

August 06, 2021

BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. SCRIP CODE: 503960 National Stock Exchange of India Limited Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 SCRIP CODE: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 - <u>Financial Results Newspaper Publication</u>

In continuation to our letter dated August 04, 2021, inter alia, with regard to submission of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021, enclosed please find herewith copy of advertisements published on August 06, 2021, pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, in following newspapers:

- 1. Free Press Journal (in English) &
- 2. Navshakti (in Marathi).

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours sincerely, For Bharat Bijlee Limited

Durgesh N. Nagarkar Company Secretary & Senior General Manager, Legal

Encl.: a/a

Bharat Bijlee Limited

Regd. Office: Electric Mansion 6th Floor Appasaheb Marathe Marg Prabhadevi Mumbai 400025 India T: +91 22 2430 6237 F: +91 22 2437 0624 E: info@bharatbijlee.com W: www.bharatbijlee.com CIN: L31300MH1946PLC005017

•	
PIPENAGAR (SUKELI) VIA NAGOTH	AXMI SEAMLESS LIMITED HANE, TALUKA ROHA DIST RAIGAD, Maharashtra-402126 061347 Email Id: Investors@mahatubes.com
NOT	ICE OF BOARD MEETING
Disclosure Requirement) Regulation Friday, 13th August, 2021 at 04.00 F approve the un-audited financial res	ant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligation and n, 2015, Board meeting of the company will be held on M. at the registered Office of the Company to consider and ults of the Company for the quarter ended June 30, 2021, the Company's website at www.mahatubes.com and may ock Exchange at www.beeindia.com
Place: Mumbal	By Order of the Board of Directors, For Mahalaxmi Seamless Limited Sd/- Vivek Jalan JMD

Place: Mumbal Date: 05thAugust, 2021 DIN: 00217236

HINDOOSTAN MILLS LTD. EXTRACT OF STATEMENT OF UNUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021 (7 In Lakhs) 7 in Lakhs) Quarte Year Quarte ended ended Particulars 30th Jun 31" March 30^m Jun 2021 2021 2020 (Audited) (Audited) (Audited) Total income from operations (net) 1,998.06 6,536.78 591.01 Net (Loss) for the period (before tax and Exceptio (105.79)(647.52) (198.93)tems) from continuing operations Net (Loss) for the period (before tax and Exception 1,019.8 (4.41) ems) from discontinued operations Net (Loss) for the period before tax from continuing 694.55 (198.93) (105.79) operations Net (Loss) for the period before tax from discontinu 1,019.84 (4.41) Net (Loss) for the period after tax from continuing (105.79)694.55 (198.93) perations Net (Loss) for the period after tax from discontinue 1,019.84 (4.41) 1,701.82 (200.64) lotal Comprehensive Income for the period (110.14) Equity Share Capital 166.45 166.45 166.45 Earning Per Share from continuing operations (of ₹ 10/- each) (6.36 41.73 (11.95) Diluted (6.38) 41.73 (11.95) Earning Per Share from discontinued operations (of ₹ 10/- each) (0.26) 61.27 Basic Diluted 61.27 (0.26) Note

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.hindoostan.com.

For HINDOOSTAN MILLS LTD. Khushaal Thackersey Executive Director

Place: Mumbai

05.08.2021.

Place: Mumbal Date: 05.08.2021

Date : 5" August, 2021

Place : Mumbai Dated : August 5, 2021

ARTEMIS

Artemis Electricals Limited CIN: L51505MH2009PLC196683

Registered office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane 401208 Phone: +91 78753 15577 / 022-26530163

Email: contact@artemiselectricals.com, Website: www.artemiselectricals.com all for the Ownster 20th lune 2024

Particulars	6	(Rs Quarter ended				
1	30 June 2021	31 March 2021	30 June 2021	31 March 2021		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Revenue from Operations	239.92	802.39	1,216.86	4,494.58		
Profit before exceptional items and tax	18.37	147.59	19.09	49.90		
Profit before Tax	18.37	147.59	19.09	49.90		
Profit (Loss) for the period	13.75	89.26	14.11	16.15		
Total Comprehensive Income for the period	13.75	90.14	14.11	17.04		
Equity Share Capital	~	-	-4-	2,510.37		
Reserve and Surplus	- X.		1.100	5,621.65		
Earnings per share						
Basic	0.05	0.36	0.06	0.07		
Diluted	0.05	0.36	0.06	0.07		

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30 June 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the guarter s ended 30 June 2021 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com and Company's website (www.artemiselectricals.com). Mumbai

4th August 2021 For Artemis Electricals Limited

ULHASNAGAR-4 BRANCH, ABOVE MAHADEV DEPT STORE, SECTION-25, OPPOSITE VENUS TALKIES, DIST:THANE (421004), PH: 0251-2580367 Email mahulh@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For immovable property under Rule 8(1)) otice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 that The uthonized officer of the Bank of Baroda, Karjan Branch, Baroda in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule-3 the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice to Borrowers on the date mentioned against account and amoun tated hereinafter calling upon them to repay the amount within sixty days from the date of receipt of said notices. The Guarantor having ailed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, guarantors and the public in general that the undersigned has taken the ossession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against account and amount below. The Guarantor's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

बैक आफ़ बडीदा

Bank of Baroda

(GOVT. OF INDIA UNDERTAKING)

The borrower and guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealing with the property will be subject to the charge of Bank of Baroda for the amount and interest thereon. Detail of Property where Symbolic Possession has been taken is as follow:-

Name of Borrower	Description of the Immovable Property	Amt O/s (as per Notice u/s 13(2))	Date of Demand Notice
Borrowers: Mr. Umeshbhai Manubhai	All that part and parcel of the property consisting residential property at RS No. 987 Mouje Village Karjan being Block No. 26	(Rupees Twenty Three	
Patel & Mrs. Nimishaben Umeshbhai Patel	Plot Area adm. About 60.48Sq Mt.in scheme known as SHREEM SAMRUDDHI bounded as under. East: Plot No.27, West: Plot No. 25, North: Plot No.23, South: 7.5 mtr. Road.	TFOUR HUNDRED SIX UNIV	Date of
Date: 06.08.2021 Pla	ce: Ulhasnagar 4 Sd/	Authorised Officer Banl	c of Baroda

BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED CIN - L24110MH1985PLC035396 Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053 Phone : (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796 E-mail: bentleycommercial@gmail.com • Website: www.bentleycommercialent.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30[™] JUNE 2021

	Contraction of the second s	CONTRACTOR OF STREET	(₹ in Lakhs) (Except	Earning Per Sha
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30-06-2021 Unaudited	Quarter Ended 30-06-2020 Unaudited	Year Ended 31-03-2021 Audited
1.	Total Income from Operations (Net)	onauoneu	·	44.86
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	(3.73)	(3.67)	39.71
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	(3.73)	(3.67)	39.71
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	(3.73)	(3.67)	39.71
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3,234.19	1,635.53	9,708.34
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	99,60	99.60	99.60
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)			12.491.67
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised) Basic & Diluted	(0.37)	(0.37)	2.97

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended 30° June,2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results of the Company are posted on Company's website (www.bentleycommercialent.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 5^{*} August, 2021. The Financials Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the resolution of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

For Bentley Commercial Enterprises Limited Sd/

Meenakshi J. Bhansa Director & Company Secretar DIN: 0693667

s	KUNSTSTOFFE INDUS CIN: L65910MH1985PLC Regd. Office: Kiran Building, 128 Bhaudaji R Email: <u>kunststoffendia.com</u> Web Tel: 022-24082689 Fax: 91(2 tatement of Standalone Unaudited Financial Result for the 1	C037998 oad, Matunga (E), Mi site: <u>www.kunststoffi</u> 2)2404 4853	nndia.com	ed 30.06.2021 (Rs. In lakbs
	Particulars	Quarter ending/ Current Year ending 30.06.2021	Year to date Figures/Previous Year ending 31.03.2021	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2020
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from operations (including other income)	363.02	992.04	146.27
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	48.80	99.51	19.60
3	Net Profit/(Loss)for the period (before Tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items#)	48.60	99.51	19.60
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items#)	36.11	85.48	14.60
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)	36,11	85,48	14.60
б	Equity Share Capital	689.00	689.00	689.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	0.00	(66.62)	0.00
8	Earnings per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic	0.52	1.24	0.21
	(b) Diluted	0.52	1.24	0.21

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing The above is an extract or the detailed format of hinancial results field with the stock exchange under negulation 35 or the scol (Usting Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.kurststoffeindia.com)

The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them co

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | AUGUST 6, 2021

Scipca A dose of life

Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837, Tel:+91 22 6647 4444 · E-mail : investors@ipca.com · Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sr.	Particulars	Quarter	r Ended	Year Ended
No.		June 30, 2021 Unaudited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
1	Total Income from operations	1586.81	1546.49	5482.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	306.67	445.68	1141.14
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	309.72	442.56	1140.74
6	Equity Share Capital	25.37	25.27	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	4676.28
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised):	1.000	1.000	1.5.2
	Basic (₹)	24,18	35.27	90.11
	Diluted (₹)	24.18	35.24	90.11

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

2 Additional information on Standalone Unaudited Financial Results is as follows

Sr.	Particulars	Quarter	r Ended	Year Ended
No.		June 30, 2021 Unaudited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited
4	Total Income from operations	1492.21	1496.93	5201.40
2	Profit before Tax	356.37	551.94	1379.96
3	Profit after Tax	284.72	453.64	1140.77
				r of the Board oratories Limite
Place : Mumbai, Jate : August 05, 2021			Chairman & I	hand Godha Managing Directo 20012691)

Bharat Bijlee **Bharat Bijlee Limited** CIN NO: L31300MH1946PLC005017 Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025

Phone No.: 022-24306237 * Fax No.: 022-24370624 * E-mail: bblcorporate@bharatbijlee.com * Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2021

		G	uarter Ended		Year Ended	
Particulars		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	
		(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Revenue from operations	28802	29010	7250	73105	
2	Net Profil/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	1810	1706	(1299)	3666	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	1810	1706	(1299)	3666	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1368	1305	(874)	2605	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4731	6345	(446)	21675	
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	565	565	565	565	
7	Basic and Diluted Earning per Share (of ₹ 10/- each) (₹) (not annualised)	24.20	23.09	(15.47)	46.09	

Notes :

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com)

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved 2 by the Board of Directors at its meeting held on 4th August, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the guarter ended 30th June, 2021.

Information in Investor complaints pursuant t Sd/beginning 00; received 00; disposed off 00; an

SHIV KUMAR SINGH Whole time Director and Chief financial officer DIN 07203370

erion linke neeri leëronhen Vierinssili	eu wherever necessary, to make them comparatie.		the light of the q
to Regulation 13(3) SEBI (LODR) Regu	lation, 2015 for the quarter ended 30th June, 2021,	1.11	figures in respect of
nd pending00.			quarter of the financ
	For and on Behalf of the Board of Director		
	Kunststoffe Industries Limited	1.200	Statutory Auditors.
	Soniya P. Sheth	100	
	Managing Director	Plac	e : Mumbai
	DINI ODCEDTOA	Date	+ COC tound MA

WINDSOR

 3 The figures of the guarter ended 31st March, 2021 are balancing figures between the audited of the full financial year and the unaudited published figures upto the third cial year ended 31st March, 2021 which were subjected to Limited Review by

Date : 4th August, 2021

Nikhil J. Danani Vice Chairman & Managing Director

t in Lacs

Thomas Cook (India) Limited

Regd Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91 22 4242 7000 Fax: +91 22 2302 2864 Website: www.thomascook.in Toll-Free No.: 1800-2099-100 Email: sharedept@thomascook.in



CIN: L63040MH1978PLC020717

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Particulars	Quarter Ended 30 th June 2021	Quarter ended 30 th June 2020
Total Income from operations	31,571,1	13,087,6
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12,472.3)	(13,610,2)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12,472.3)	(13,610.2)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(9,383.8)	(10,862.5)
Total Comprehensive Income for the period	(9,160.4)	(11,723.5)
Equity Share Capital	3,782.8	3,782.8
Reserves (excluding revaluation reserves)	1,36,397.9	1,23,033.3
Earnings per share (of Re. 1 each)		
Basic :	(2.56)	(2.54)
Diluted :	(2.56)	(2.54)

Notes:

Place : Mumbai

Date : 4" August, 2021

The results for the quarter ended 30 June 2021 have been subjected to a limited review by the Statutory Auditors in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the Listing Regulations, 2015").

- 2. The above results were reviewed by the Audit cum Risk Management Committee at its meeting held on 4 August 2021 and approved at the meeting of the Board of Directors held on that date.
- . Reserves (excluding revaluation reserves) are stated as at 31 March 2021 for quarter ended 30 June 2021 and as at 31 March 2020 for quarter ended 30 June 2020. 3
- The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 4 in relation to the Standalone Results are as follows: (₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended 30 th June 2020	Quarter ended 30 th June 2019		
Turnover	4,430.9	4,321.6		
Profit before tax	(3,389.5)	(271.1)		
Profit after tax	(1,626.9)	532.1		

5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website [www.bseindia.com], [www.nseindia.com] and companies website [www.thomascook.in].

For Thomas Cook (India) Limited

Madhavan Menon Managing Director

WINDSOR MACHINES LIM TED Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604.

Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com

CIN: L99999MH1963PI C012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2021

1	1		STAN	DALONE		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	CONSO	LIDATED	
Sr. No.	Particulars	3 months ended on 30.06.2021	Preceding 3 months ended on 31.03.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2020	Accounting Year ended on 31.03.2021	3 months ended on 30.06.2021	Preceding 3 months ended on 31.03.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2020	Accounting Year ended on 31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations	4 349.43	11 542.35	2 797.65	28 747.34	4 913.55	12 274.01	2 973.88	31 528.50
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(470.15)	920.34	(789.91)	792.08	(924.43)	996.59	(1,019.99)	581,29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(470.15)	920.34	(789.91)	792.08	(924.43)	996,59	(1,019.99)	581.29
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(349.45)	1,226.63	(720.36)	1,290.42	(803.73)	1,302.88	(950.44)	1,079.63
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(355.95)	1,235.77	(733.46)	1,301.05	(680.32)	1,488.08	(997.80)	1,102.66
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	e			26,963.03	-			27,319,78
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discountinued operations)	1	1.					1	-
1.17	Basic :	(0.54)	1.89	(1.11)	1.99	(1.24)	2.01	(1.46)	1.66
i = 1	Diluted:	(0.54)	1.89	(1.11)	1.99	(1.24)	2.01	(1.46)	1.66

 Intervention
 <td

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said inter-corporate loan (net of provision) for the quarter ended June 30, 2021 amounting to Rs. 229.29 Lakhs and for the Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakhs
a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the company had made provision of Rs. 300 Lakhs and for the spect to fulfilment of the terms of the company had made provision of Rs. 300 Lakhs to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended June 30, 2021 amounting to Rs. 104.71 Lakhs and for the Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 420 Lakhs. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. ww.bseIndia.com/www.nseindla.com and website of the company www.windsormachines.com.

By Order of the Board For Windsor Machines Limite Vinay Bansoc Executive Director & CEO (DIN: 09168450)

Place: Mumba Date : August 5, 2021

		र्डश्वरश	क्ती होल्डिंग	ॲण्ड ट्रेडर्स लि	मिटेड		~~				
	नों. कार्यालय: सेक्सरीया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.					। थाम	स कुक (इंडिया) लि	मटड			
,		-मेल : ishwarshakti@r नून, २०२१ रोजी संपलेल						•		(35)	
	30 \	नून, २०२१ राजा संपलल	ल्या तिमाहाकारता अ			।ववरण शेअर प्राप्ती वगळून)		ायः धॉमस कुक बिल्डिंग, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ २ ४२४२ ७००० फॅक्स: +९१ २२ २३०२ २८६४ संकेत स्थळ : www.thomasco	Thomas Cook	Travel Smooth thomascook.in	1
om	. अ	तपशील		राजन संपलेली तिमाही	म हजारामध्य, व्रात संपलेली तिमाही	राजर प्राप्ता पर्राळून) संपलेले वर्ष		२ ३२३२ ७००० प्रायसः मर्र् २२ २३०२ २२२३ स्वासंस्वयाः www.inomasco ८००-२०९९-१०० ई-मेलः sharedept@thomascook.in		thomascook.in	
	क्र.			30-08-20-08	३०-०६-२०२०	38-03-5058		३०४०एमएच१९७८पीएलसी०२०७१७	_		
नी तिमाही				लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	<u>३० ज</u>	न २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरी	श्वित एकत्रित आर्	र्थक निष्क	र्ष
न, २०२०		ण उत्पन्न (निव्वळ) ता निव्वळ नफा/(तोटा)		७३२३.६९	२८९५.००	१५,२८२.२६	4 5 7			समभाग आकडेवारी व्यक्ति	
ापरिक्षित)	(कर आणि अ	नन्य साधारण बाबींपूर्व)		(१९८.५०)	९९३.००	३,६६४.५९		तपशिल	३० जून २०२१	३० जून २०	<u> </u>
499.09		धीकरिता निव्वळ नफा/(तोट ग बाबी पश्चात)	т)	(१९८.५०)	९९३.००	३,६६४.५९		તપારાભ	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली वि	तमाही
(१९८.९३)	४ करपश्चात का	लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				कामकाजाद्वारे		३१,५७१.१	१३,०८७	૭.૬
(४.४१)		ण बाबी पश्चात) ता एकूण सर्व समावेशक उत्पन्न	। (साजानशीसरीजा गाग	(१९८.५७)	665	३,६०६.९०		ा निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीपुर्वी		(१३,६१०	
(आणि इतर सर्व समावेशक आणि इतर सर्व समावेशव						। निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीनंतर		(१३,६१०)	
१९८.९३)	समाविष्ट)) ())	(९८.३६)	१२०९.००	२६,५०५.४३		ा निव्वळ नफा / (तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बाबींनतं ता एकुण संयुक्त उत्पन्न		(१०,८६२) (११,७२३)	
(४.४१)		समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १ राखीव वगळून राखीव (मागीत		१४,४००.००	१४,४००.००	१४,४००.००	समभाग भांडव		(९,१६०.४) ३,७८२.८	3,623	
(0.03)	ताळेबंदात दर्श	विल्यानुसार)				१,०९,९०२.४३		पुनर्मूल्याकिंत राखीव निधी वगळून)	१,३६,३९७.९	१,२३,०३३	
९८.९३)	८ प्रती समभाग प्र – मूलभूत आं	nप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) णे मौम्यिकत) (अवार्षिकीकृत)	(०.१४)	०.६९	2.40		ठकत (प्रत्येकी ₹ १)			
(४.४१)	टिपा :	1 000 4 200		(,0)			मूळ प्रतिभा		(२.५६)	(२.५	(8)
(0.05)		ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लो					मिश्रित प्रति		(२.५६)	(२.५	
१००.६४)		१ रोजी संपेल्या पहिल्या तिमा । तिमाही आणि वर्षा समाप्ती						-u -u	(1.14)	(\.,	10)
१६६.४५	शेअर्स सूचीबद	; असलेल्या स्टॉक एक्स्चेंजर्च	ो वेबसाईट (www.bseind	dia.com) वर प्रदर्शित करण	पात आले आहेत.	<i>`</i>	टिपा		<u> </u>	<u>````</u>	~
		५ ऑगस्ट, २०२१ रोजी झात आले. वित्तीय निष्कर्ष कंपनी					१ . ২০ জুন ২০৪৮	२०२१ रोजी संपलेल्या तिमाही एकत्रित निष्कर्षांचे सेबी (लिस्टिंग ऑब्लि मधील विनियम ३३ अनुसार वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनरावलोकन केले	गशन्स अड ।डस्क्लाजर ।रः ने आहे	क्वायरमटस्) ।नय	ામાવલા,
(११.९५)		त्याप्रमाणे अन्य मान्यताप्राप्त र				56((26 ((() 511))		नवाला वानवन ३३ जनुसार वयानव लाखावरा बचनान नजावरा कुनरावलाकन करा ।सनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक ४ ऑगस्ट २०२२		ष्ट्रेन केले न न्याच	नारग्रेम
(११.९५)				ईश्व	शक्ती होल्डिंग ॲण्ड	ट्रेडर्स लिमिटेडकरिता		। करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली.		110 470 4 (4)4	AII COM
	ठिकाण : मुंबई निर्मान । अगॅगान	. 2.29			िम संचालक (जीश	गिता सेक्सरीया		गे (पुनर्मूल्याकिंत राखीव निधी वगळून) हा ३० जून २०२१ आणि ३० जून २०२० यार	गती ३१ मार्च २०२१ आणि ३	। १ मार्च २०२० चा	ा अनकमे
(0.25)	दिनांक : ५ ऑगस्ट	, 7075		व्यवस्थापर	लाय संचालक (डऑ	ायएन : ०६९६००५५)	र. राखाय मिन दिलेला आ			, ∖- ∖ - ៕	
(०.२६) (०.२६)							४. सेबी (लि	- स्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ उ	।तर्गत आवश्यक असलेले स	प्वतंत्र निष्कर्षांचे व	तपशील
(र. (५) ार्गत स्टॉक								ाणे आहेत:			
ाला आहे.							I		३० जून २०२०	(₹ः ३० जून २०	लक्षांमध्ये)
णि कंपनी							1	तपशिल	३० जून २०२० रोजी संपलेली तिमा		
न. करिता							उलाढाल		8,830.9	४,३२१.	-
सही/-							करपुर्व नफा		(३,३८९.५)	(२७१.१	
ठाकरसी संचालक —							करोत्तर नफा		(१,६२६.९)	५३२.	.१
								खित निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) सिकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार नमुन्य			
मिटेड ^{पीएलसी००५०}	280		जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा र	ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स बत परिशिष्टा मध्ये अधिव बी स्थावर मिळकत फण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ स्पन्न रॉर्जीन	ह सविस्तर आमच्या त्यांच्या		-	ामुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nseind nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	a.com] या सकतस्थव थॉमस कुक (इंरि		करीता
पीएलसी००५० हेब मराठे मार्ग, प्र	प्रभादेवी, मुंबई-४००	०२५	जे खालील लिखि विवरणीत त्यांच अशिलांना विव नामाधिकारांचा त ' 'मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय	बत परिशिष्टा मध्ये अधिव ची स्थावर मिळकत फण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ ख़्मून संदर्भित. क्ती/क्तींचे परिशिष्टा म	प्रा. लि. इ सबिस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद		[www.ti स्थळ : मुंबई	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	थॉमस कुक (इंरि	डेया) लिमिटेड व	करीता । मेनन
पीएलसी००५० हेब मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७	ग्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४,	०२५	जे खालील लिखि विवरणीत त्यांन अशिलांना विव नामाधिकारांचा त ' 'मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं	बत परिशिष्टा मध्ये अधिव ची स्थावर मिळकत फण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ रणून संदर्भित. म्ती/वतींचे परिशिष्टा म वा त्या विरुध्द किंवा	प्रा. लि. इ.सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद त्यामधील		[www.ti स्थळ : मुंबई	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१	थॉमस कुक (इंरि व्य	डेया) लिमिटेड व माधवन	करीता । मेनन
पीएलसी००५० इब मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ईट : www.bha	प्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com		जे खालील लिखि विवरणीत त्यांच आशलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत जण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ ग्रणून संदर्भित. म्ती/वतींचे परिशिष्टाम चा त्या विश्ध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट	प्रा. लि. 5 सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद् त्यामधील , बक्षिस, , परवाना,	मुंबई येथील मुंबई	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१	थॉमस कुक (इंरि व्य	डेया) लिमिटेड व माधवन	करीता । मेनन
पीएलसी००५० ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ईट : www.bha हीसाठी अ	ग्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४,		जे खालील लिधि विवरणीत त्यां अशिलांना विव ामाधिकारांचा व '' मिळकत '' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अत्लाबदल, मा गहाण, धारणाधि	इत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत त्यास करीत आहोत आ त्यान संदर्भित. स्ती/क्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कपत, हस्तांतर, विश्वस्त	प्रा. लि. 5 सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, , वारसा,	न्यायालय	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३ नगर दिवाणी गत	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॉगस्ट २०२१	थॉमस कुक (इंरि व्य e of life	डेया) लिमिटेड व माधवन	करीता । मेनन
पीएलसी००५० ज्ञ मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ईट : www.bha	प्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com	त	जे खालील लिप्ति विवरणीत त्यांच अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्य	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत तपास करीत आहोत सती/वर्तीचे परिशिष्टाम बा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय	प्रा. लि. ३ सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद वक्षिस, , वारसा, , वारसा, यात्याचा ध्ये करार		[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३ नगर दिवाणी मत बोरिवली	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१	थॉमस कुक (इंरि व्य e of life	डेया) लिमिटेड व माधवन	करीता । मेनन
गिएलसी००५० ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ईट : www.bha दीसाठी अ	प्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com	त (रु. लाखात)	जे खालील लिप्ति विवरणीत त्यांप अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा युविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत फण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत करी/वतीचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय सरकरपाचा करार किंवा	प्रा. लि. सविस्तर त्यांच्या णि यापुढे ध्वे मसुद त्यामधील , बारसा, परवाना, , वारसा, वारसा, यालयाचा यी कारर सामंजस्य	न्यायालय दिंडोशी, मुंबई येर्थ	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी गत गेल बोरिवली ग	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (५), मुंबई-४००	थॉमस कुक (इंरि व्य टेव ब्रोसि ज लिमिटेड ज्ह • सीआयएन : एल२४२३	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच 	करीता । मेनन वालक
वीएलसी००५० ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ईट : www.bha दीसाठी अ उतारा	गभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com गलेखापरिक्षि	त	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका हक, नामाधिका	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत आ एपा संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टा, स्ती/वर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द कुळवहिवाट लगा, सरतांतर, विश्वस्त कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय ! स्वरूपाचा करार किंवा , हितसंबंध, दावा किं	प्रा. लि. इ सविस्तर ज्यांच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद् त्यामधील , बक्षिस, प्रात्वाना, , वारसा, यात्पसा, यात्सा, यात्सा, मार्मणी	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी मत तेल बोरिवली ा क. २१० सन	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी	थॉमस कुक (इंरि व्य टेव ब्रोसि ज लिमिटेड ज्ह • सीआयएन : एल२४२३	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच 	करीता । मेनन वालक
गेएलसी००५०' ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ईट : www.bha रीसाठी अ उतारा पलेली तिमाही	गभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com गलेखापरिक्षि	त (रु. लाखात)	जे खालील लिप्ति विवरणीत त्यां अशिलांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्य किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असत्यास त्यांनी	इत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आह तपास करीत आहोत आ पूल संदर्भित त्वती विरुद्ध किवा त्वती विरुद्ध किवा त्वा विरुद्ध किवा तंकर, इस्तांत, विरुद्धत कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय ए स्वरूपाचा करार किंवा तात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं के ज्या आधारे असे दा	प्रा. लि. इ सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद् त्यामधील , बाक्षिस, परवाना, , वारसा, यालयाचा वी करार सामंजस्य ही श्रेअर, , ॥ मागणी के उद्भवले अ	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ ायसीआयसीआय बँक लि	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी प्रात गेल बोरिवली ग क. २१० सन त.	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (५), मुंबई-४००	थॉमस कुक (इंबि व्य e of life ज लिमिटेड 5६७. • सीआयएन : एल२४२३ ipca.com, • वेबसाईट : www	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अएमएच१९४९पीएल Alpca.com	करीता । मेनन वालक
गेएलसी००५०' ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ईट : www.bha दीसाठी अ उतारा पलेली तिमाही ११.०३.२०२१	गभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com गलेखापरिक्षि	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	जे खालील लिधि विवरणीत त्यांच अशिलांना विव नामाधिकारांचा त 'मिळकतरी म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा- युविधाधिकार, आदेश/हुकुम/न्य किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असत्यास. त्यांनी आहेत त्याच्या पु	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत आ एपा संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टा, स्ती/वर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द कुळवहिवाट लाग, हस्तांवर, विश्वस्त कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय ! स्वरूपाचा करार किंवा , हितसंबंध, दावा किं	प्रा. लि. स्विस्तर त्यांच्या त्यांच्या ण यापुढे ध्ये नमुद स्वासधील , वारसा, , वारसा, , वारसा, , वारसा, , वारसा, , वारसा, , वारसा, , बारसा, , बारासा, , बारसा, , बारसे , बारसे , बिरे म्ब , बिरे म्ब , बारसा, , बारस,	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५	[www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी गत गत तेल बोरिवली ा क. २१० सन ा.	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ	थॉमस कुक (इंबि व्य Ca e of life ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड os (), • वेबसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि	डेया) लिमिटेड व माधवन बस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल Mipca.com बेष्कर्षांचा उतार	करीता । मेनन वालक । सी००७८२ ग (रु. र
गेएलसी००५० ब मराठे मार्ग, प्रा : ०२२ - २४३७ टं : www.bha तेसाठी अ ततारा यतेली तिमाही १.०३.२०२१ (नोट ३ चा	ग्रभादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com गलेखापरिक्षि ३०.०६.२०२०	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	जे खालील लिधि विवरणीत त्यां अभिलांना विव राभाधिकारांचा त 'भिळकत' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलावदल, मा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निमनस्ट ६वा मजला, चर	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ पूला संदर्भित. स्ती/कर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंपर गांकन, अंत्यदान, प्रया ता त्या, द्वा स्वर कोणत्याही न्व्या वा स्वरि स्वरूपाचे कीणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दा ष्टब्ध्ये दस्तावेजी पुराखा गांधरीकारांना, कार्यालय हा चेंट चेंबर्स, ५, न्यू मरी-	प्रा. लि. स्विस्तर त्यांच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद् त्यामधील , बारिस, प्रावाना, , वारसा, यालयाचा धी करार, सामंजस्य ही शेअर, ता मागणी अ सह लेखी क. ६०६, नॉ ज	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ वाणिज्यिक वाद इ व्हिन्यक वाक लि गमी अधिनियम, १९५६ जन रणीकृत आणि बेंकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम निग	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी मत मत बोरिवली ा क. २१० सन द. म अंबट, १९४१ काय, जिचे नोंदणीकृत	गेomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इप्टका लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० - दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ - ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील	थॉमस कुक (इंबि व्य Ca e of life ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड os (so, e सेआयएन : एल२४२३ ipca.com, e वेबसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली	डेया) लिमिटेड व माधवन बस्थापकीय संच अरुएमएच१९४९पीएल Mipca.com बेष्कर्षांचा उतार तिमाही	करीता । मेनन बालक ।सी००७८ ा (
गिएलसी००५०' ब मराठे मार्ग, प्रा : ०२२ - २४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा इ.तारा १.०३.२०२१ (नोट ३ चा	ग्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com ग्रलेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	जे खालील लिधि विवरणीत त्यां अग्निश्चांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदराबद्दल, मा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अञ्च कोण हक्क, नामाधिका असत्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चन चर्चगेट, मुंबई	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत आ पूला संदर्भित. स्ती/क्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा ा गांकन, अत्यदान, प्रभार पुल संदर्भित कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा । स्वरूपाचा करार किंवा । स्वरूपाचा करार किंवा या ल्याही रवरूपाचे कीणते र, हितसंबंध, दावा किंत ते ज्या आधारे असे दा प्रष्ट्यर्थ कारांना, कार्यालय श्रीट चेंबर्स, ५, न्यू मरी-	प्रा. लि. र सविस्तर त्यांच्या णि यापुढे ध्ये ममुद्द त्यामधील , बाक्षिस, , परवाना, , वारसा, वालयाचा धी करार सामंजस्य स्र तेखी कं क. ६०६, नाईन्स, अ णे खाली क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसंतियम, १९५६ अन दगीकृत आणि बॅकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम निग वर्षाय परवानाधारक निगम निग	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी प्रात गेल बोरिवली ग क. २९० सन द. बये स्थपित आणि शन ॲस्ट, १९४९ काग, जिंचे नोंदणीकृत आय बॅंक टॉवर,	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ	थॉमस कुक (इंबि व्य Ca e of life ज लिमिटेड 5६७. • सीआयएन : एल२४२३ ipca.com, • वेबसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२०	मरीता । मेनन वालक । सी००७८।
गिएलसी००५० ब मराठे मार्ग, प्रः : ०२२-२४३७ ट : www.bha तेसाठी अ ततारा १.०३.२०२१ (नोट ३ चा iदर्भ घ्यावा)	ग्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com ग्रलेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	जे खालील लिधि विवरणीत त्यां- अग्निश्विकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्द विक्री, अभिहस्द विक्री, अभिहस्त विक्री, अभिहस्त विक्री, अभिहस्त अदलायदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न् किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्या हमित् स्वरूपात निमन्स्ट द्वी मजला, चन्द चर्चगेट, मुंबई	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत आ पूला संदर्भित. स्ती/कर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंपर गांकन, अंत्यदान, प्रया ता त्या, द्वा स्वर कोणत्याही न्व्या वा स्वरि स्वरूपाचे कीणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दा ष्टब्ध्ये दस्तावेजी पुराखा गांधरीकारांना, कार्यालय हा चेंट चेंबर्स, ५, न्यू मरी-	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नसुद त्यामधील , वारसा, यानधील , बक्सिस, , बाससा, यानयाचा यी करार सामंजस्य ही शेअर, ता मागणी अ उद्धवले अ सह लेखी क. ६०६, , नॉ ग ण खाली क तार् क. ६०६, , नॉ ग ण खाली क क क र क र व च्या	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ वाणिज्यिक वाद इ व्हिन्यक वाक लि गमी अधिनियम, १९५६ जन रणीकृत आणि बेंकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम निग	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी प्रात तोल बोरिवली ा क. २९० सन द. वये स्थपित आणि शन ॲवर, १९४१ काय, जिचे नोंदणीकृत आय बंक टांव, ०७, गुजरात आणि	गेomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. क.	थॉमस कुक (इंबि व्य Ca e of life ज लिमिटेड 5६७. • सीआयएन : एल२४२३ ipca.com, • वेबसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्र्एमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित	मरीता मेनन वालक संगलक (ह. संपले ३१ मार्च लेखाप
ोएलसी००५० मराठे मार्ग, प्रा ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा तारा १.०३.२०२१ (नोट ३ चा iदर्भ घ्यावा)	ग्रमादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com ग्रलेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गमाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी असल्यास त्यांनी प्रविलेत्या ईमेल द्वा मजला, चच्च्चेंगेट, मुंबई 'युरीवलेत्या ईमेल ('चौरा) दिवसांच त्या पश्चात, अ	इत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत कण्यास करीत आहोत आ (णून संदर्भित. क्रती/क्रतींचे परिशिष्टाम क्रती/क्रतींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा कोणत्याही न्या त्यारा, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा ात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव ते ज्या आधारे असे तुत ते ज्या आधारे असे तुत क्रिय्वार्ध दिस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांगा, कार्यालय २ कींग्ट चेंबर्स, ५, न्यू मरीन - ४०० ०२० येथे आां 1 पत्त्यावस सदरह, तोर्था आवक् स्या कोणताही हक्क, दा	प्रा. लि. सविस्तर त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद त्यामधात त्यासा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, प्रात्वाचा वो करार, सङ् लेखी क क क. ६०६, जे सङ् लेखी क काई-स, अ क आदे, ति वा किंवा वा किंवा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पासीआवसीआव बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि ग्वालय आहे आयसी अल्ली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपरेंट कार्यालय आहे क टॉवर्स, ४ था मजला, साउ	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी प्रात iren बोरिवली i क. २१० सन t. aये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बैंक टॉकर, ०७, गुजरात आणि आयसीआययीआय	गेomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅगस्ट २०२१ इप्टका लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० - दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ - ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील	थॉमस कुक (इंडि व्य टेव क लिमिटेड ज लिमिटेड म लिमिटेड म लिमिटेड म लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १५८६.८१	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२०	करीता । मेनन बालक
गेएलसी००५० व मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ट : www.bha रेसाठी अ तारा (गेट व चा iदर्भ घ्यावा) २९०१०	ग्रभादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com ग्रलेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५०	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गमाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी असल्यास त्यांनी प्रविलेत्या ईमेल द्वा मजला, चच्च्चेंगेट, मुंबई 'युरीवलेत्या ईमेल ('चौरा) दिवसांच त्या पश्चात, अ	इत परिशिष्टामध्ये अधिव हण्यास इत्ति सावर मिळकत रुण्यास कृति आहोत तपास कृति आहोत तपास कृति आहोत श्रा संदर्भात. स्ती/वर्तीचे परिशिष्टाम वा त्या विरुष्ट किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार ए, पारेपट्टा, कुळवहिवाट काएत्याही स्वरूपाचे कोणत्याही स्वरूपाचे तात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा रुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्यात्वा वीर वेबर्स, ५, न्यू मर्ति - ४००० २२ येथे आां य आत कळविणे आवश्य	प्रा. लि. स्विस्तर लांच्या लांच्या णि यापुढे ध्ये नमुद त्यामधीक , बक्षिस, , वास्सा, , वात्सा, , वात	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक दाद इ २०१५ पनी अधिनिया, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम नि न्वये परवानाधारक निगम नि न्वये परवानाधारक निगम नि न्वये परवानाधारक निगम नि व कॉपॉरेट कार्यालय आहे के ठॉवर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई-	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी रात रोल बोरिवली ा क. २१० सन दे स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आयसीआयसीआय आयसीआयसीआय	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- वार्वीपूर्वी)	थॉमस कुक (इंडि व्य टेव क लिमिटेड ज लिमिटेड म लिमिटेड म लिमिटेड म लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १५८६.८१	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९	मरीता मेनन वालक संपलन २१ मार्च लेखाप ५
ोएलसी००५० 1 मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा लेली तिमाही १.०३.२०२१ (नोट ३ चा दर्भ घ्यावा) २९०१०	ग्मादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com ग्लेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५० (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अमिहस्द अदलाबदल, भा- गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही किंवा आन्य कोण हक्क, नामाधिकाा, असत्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट द्वा मजला, चा चर्चनेट, मुंबई पुर्पविलित्या ईमेल (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल.	वत परिशिष्टामध्ये अधिव ति स्थावर मिळकत कण्यास इस्टेक आहेत तपास करीत आहोत आ एण्न संदर्भित. स्ती/वर्तीचे परिशिष्टम त्या विरुध्द किंवा तंकन, आंवर्यदा, प्राप्ता तंकन, आंवर्यदा, प्राप्ता तंकन, आंवर्यदा, प्राप्ता तंकन, आंवर्यदा, वास्त्र कोणत्याही स्वरूपाचे कोणते त, हितसंबंध, त्या किं- ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्यार्थ दरस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : वीर चेंबर्स, ५, न्यू मरी- - ४०० ०२० येथे आां प पत्यावर सदरहु तारेखण् या आत कळविण आवश्- सा कोणताही हक, दा स तो त्यागित आणि प् क्त संदर्भित परिशिष्ट :	प्रा. लि. इ सविस्तर त्यांच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद त्यामधील , बाक्षिस, परवाना, , वारसा, यालयाचा धी करार, त मागणणी के उद्वबले के डि रेअर, ता मागणणी के उद्वबले के डि रेअर, ता मागणणी अ सह लेखी कं ताईन्स, अ पा खाली क वार्क्रवा क वार्क्रा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पासीआवसीआव बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि ग्वालय आहे आयसी अल्ली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपरेंट कार्यालय आहे क टॉवर्स, ४ था मजला, साउ	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ उ नगर दिवाणी मत बोरिवली ा क. २१० सन द. त्य स्थपित आणि श्व ॲंटर, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आ, जुजरात आणि आयसीआय हथ टॉवर, बांट्रे-कुर्ला ४००० ५९ आणि वा मजला, प्रलोअर	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- वार्बोंपूर्वी) ३ कालावधीसाठी करएूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	थॉमस कुक (इंडि व्य टेव क लिमिटेड ज लिमिटेड म लिमिटेड म लिमिटेड म लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १५८६.८१	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९	करीता । मेनन वालक ा (रु. : संघले लेखाप ५ १
ोएलसी००५० 1 मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा (तेट ३ चा (तेट ३ चा (तेट ३ चा (से घ्यावा) २९०१० १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com क्रिखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गमाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलावदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण् हक्क, नामाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, चन् चर्चगेट, मुंबई (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u>	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत कण्यास इच्छुक आहेत का स्वापस करीत आहोत आ एणून संदर्भित. क्रती/क्रतींचे परिशिष्टमा ता त्या विश्र्ध्य किंवा तांकन, अंत्यदान, प्रमार र, परिराद्या, कुळवहिवाट काए, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधा रे असे दा स्वर्फ्यासं करा किंवा ते ज्या आधा रे असे दा रेगेट चेंबर्स, ५, न्यू मरीन - ४००० २२० येथे आ 1 पत्त्यावर सदरह तारेखा या आत कळविणे आवश् स्सा कोणताही हक्क, दा स तो त्यागित आणि प् क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन)	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नमुद्द त्यामधील त्यामधील , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, प्रात्वाचा वी करार सामंजस्य ही ज्ञेअर, ा मागणी अ इ. ६०६, ने ख्रे स्त लेखी क. ६०६, ने ख्रिस्त, क क हा द्वी क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०२९ ५ गण्कृत आणि बॅकिंग रेयुले त्यी एतवानाधारक निगम नि वार्वालय आहे आयसीआयसी कल्ती सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे कटॉवर्स, ४ था मजला, साउ गॅंटवर्स, ४ था मजला, साउ गॅंटवर्स, ४ था मजला, साउ गॅंटवर्स, ४ था मजला, साउ प्रंवर्स, ४ था मजला, साउ प्रंवर्स, ४ था मजला, साउ प्रंवर्स, ४ था मजला, साउ रावे क्रा प्रायु के स्टंत भ	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ उ नगर दिवाणी मत बोरिवली ा क. २१० सन द. त्य स्थपित आणि श्व ॲंटर, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आ, जुजरात आणि आयसीआय हथ टॉवर, बांट्रे-कुर्ला ४००० ५९ आणि वा मजला, प्रलोअर	मेलmascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मॅगस्ट २०२१ इप्का लॅवोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ ० ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन् बार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	थॉमस कुक (इंडि व्य टेव का लिमिटेड क लिमिटेड क सीआवएन : एल१४१३ pca.com, • वेबसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १५८६.८१ यसाधारण ३७७.४४	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल ./ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७	मरीता मेनन वालक सी००७८२ (र (र रा (र २१ मार्च लेखाप २१ पार्च २१ पार्च २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
ोएलसी००५० 1 मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा (तेट ३ चा (तेट ३ चा (तेट ३ चा (से घ्यावा) २९०१० १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्लेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गमाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अलावदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्छा पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चन् चर्चगेट, मुंबई पुरविलेल्या ईमेल (चैदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास करीत आहोत आ (णून संदर्भित क्रती/कर्तींचे परिशिष्टाम क्रती/कर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा ांकन, अंत्यदान, प्रभास र, , भाडेपदा, कुळवदिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्व्या वाया, नादारी दावा, पय 1 स्वरूपाचा करार किंवा तो ज्या आधारे असे दा तो ज्या आधारे असे दा दार्वाही स्वरूपाचे कीणते र, हितसंबंध, दावा किंव तो ज्या आधारे असे दा खार्काकारोग, कार्यालय क्रिय्त स्वर, तारेख या आत कळविणी आवरुर सा कोणताही हक, दा सा कोलाताही हक, दा सा तो त्यागित आणि प क्रत संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामधी	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद त्यामधील , परवाना, , परवाना, , परवाना, , वारसा, यालयाचा वी करार सामंजस्य ही शेअर, ा मागणी के उद्धवंध के त्या के उद्धवंध के उद्धवंध के उद्धवंध के के कराहे ति के विं के उद्धवंध के कि कराहे के कराह के कराह कराह के कराह के कराह के कराह के कराह के कराह के कराह के कराह करात करात कराय क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पा अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले पणिकृत आणि बॅकिंग रेयुले पणिकृत आणि बॅकिंग रेयुले पणिकृत आणि बॅकिंग रेयुले व कॉपरेंट कार्यालय आहे कटॉवर्स, ४ था मजला, साउ मॅम्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- राखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जबळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी रो. प्रदीप इंट्रमणी तिवारी	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यत ति बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, ०, गुजरात आणि आयसीआयसीआय कथ टॉवर, वांद्रे-कुर्ला ४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई - ४०००९३.	مomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅवोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील श प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन् बार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करेप्रेत्त निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	थॉमस कुक (इंडि व्य टेटे क सिम्र टेड क सीआवएन : एल२४२३ ipca.com, • वेवसाईट : www लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १५८६.८१ १साधारण ३७७.४४	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल: .ipca.com नेष्कपाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७	मरीता मेनन वालक सी००७८२ (र (र रा (र २१ मार्च लेखाप २१ पार्च २१ पार्च २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
ोएलसी००५० व मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा तारा ?.०३.२०२१ (नेट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्लेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६	जे खालील लिखि विवरणीत त्यां आशिलांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा अदलाबदल, मा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अञ्च कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चर चर्चगेट, मुंबई (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो(</u> मुंबई शहराच्या	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत आ पूल संदर्भित. स्ती/क्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा ाांकन, अंत्यदान, प्रभार ए, प्राडेपट्टा, कुळवदिवाट कोणत्याही न्या वाय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा गत्यादा स्वरूपाचा करार किंवा गत्यादा स्वरूपाचा करार किंवा गत्यादा स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंत ते ज्या आधारे असे दाः एष्ठ्यर्थ करारांना, कार्यालच : कीट चेंबर्स, ५, च्यू मरी- - ४०० ०२० येथे आा 1 पत्पावार रस्तर् हारोखा या आत कळविणे आवश्- स्त तो त्यागित आणि प् स्त तो त्यागित आणि प् स्त तो त्यागित आणि <u>प्</u> स्त तो त्यागित जाणि <u>प्</u> स्त तो त्यागित जाणि <u>प</u> स्त तो त्यागि जिल्ह्यामधी प् क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नसुद त्यामधील , परवाना, , वारसा, यालयाचा वी करार सामंजस्य ही शेअर, ता मागणी अ खादने के उद्धवले के के जा के के उद्धवले के के क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पायसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि व्योय परवानाधारक निगम नि रार्थात्य आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपरिट कार्यालय आहे कॉर्यार कार्यात्य अहे दा के रॉवर्स, ४ था मजला, सा इंग्टर्वर्स, ४ था मजला, सा इंग्टर्वर्स, ४ था मजला, सा के प्रतिब प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी तत तेल बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲवट, १९४९ काय, जिबे नोंदणीकृत आय जैक टॉवर, ०७, गुजरात आणि आयसीआययीआय कथ टॉवर, वांद्रे-कुर्ला ४०० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई - ४०००९३.	مomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅवोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ ० ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन् बार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	थॉमस कुक (इंडि व्य ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट	su) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच १९एमएच१९४९पीएल ٨ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७	म नेनन वालक ॥सी००७८:
ोएलसी००५० 1 मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा लेली तिमाही १.०३.२०२१ (नेट ३ चा दर्भ घ्यावा) २९०१० १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्लेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा आहाण, धारणाधि सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधाधिकार, सुविधायिका, स्वरूपात निम्नस्ट दवा मजला, जद् चर्चगेट, मुंबई पुर्धवेत्तित्या इमेल (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या सुवर्ड शहराच्च [या इसारतीमधीत त्या इमारतीमधीत	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास करीत आहोत आ एणून संदर्भित. स्ती/वर्तीचे परिशिष्टम न्ता (वा विरुध्द किंवा) गांकन, अंत्यदान, प्रभार ए, परिश्रम् कुळवहिवाट (कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एच्ठ्यार्थ दस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : ने उं ज्या आधारे असे दा एच्ठ्यार्थ दस्तावेजी पुराव्या वार्क्षरीकारांना, कार्याल्य : ने उं ज्या आधारे असे दा एच्ठ्यार्थ दस्तावेजी पुराव्या वार्क्षरकातीची (प्रत्या) पा न्वांदार्भी त्व परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) । नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी इम न ओपन कार पार्किंग ज	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये नसुद यामधील , परवाना, , वारसा, यालयाचा यी करार सामंजस्य ही शेअर, ग मागणी अ खाली क. ६०६, ज सिंस, क आहे, त लिं स्ति, अहे, सिंदयागित क प्र प्रित्यागित क प्र प्र प्र प्र क संह स्ति, क क क क क क क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पगीकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग यांलय आहे आयसीआयसी कर्ली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपॉरेट कार्यालय आहे कर दॉवर्स, ४ था मजला, साउ फ्रॅट्राक्स, ४ था मजला, साउ फॅल्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- रखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी ज्व्यबस्थापक, वय ३२ वर्ष ग्राः नोकरी विरुष्ट्र	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यत ति बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, ०, गुजरात आणि आयसीआयसीआय कथ टॉवर, वांद्रे-कुर्ला ४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई - ४०००९३.	مomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅवोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील श प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन् बार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करेप्रेत्त निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	थॉमस कुक (इंडि व्य ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अरुएमएच१९४९पीएल /ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७	करीता मेनन वालक
ोएलसी००५० व मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा तारा ?.०३.२०२१ (नेट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्रि खापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६) ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, चम् चर्चमेट, मुंबई (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमरावैम्यी	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास इच्छुक आहेत का स्थावर मिळकत तपास करीत आहोत आ ल्पून संदर्भित. क्ती/क्तींचे परिशिष्टम नां वा त्या विश्र्ष्य किंग नं कर्पा विश्र्ष्य किंग कोणत्याही स्वरूपाचे कोणते , हितसंबंध, त्या किं तो ज्या आधा रे असे दा स्वर्फ सार्पना, कार्यालय न कींट चेंबर्स, ५, न्यू मरीन - ४००० २२० येथे आां १ पत्यावर सदरह तारेख्य या आत कळविणे आवश् स्सा कोणताही हक्क, दा स तो त्यागित आणि प क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेता जी इम न ओपन कार पार्किंग जा या अत्यन्व तरा पार्किंग	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये मसुद त्यामधील , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, वा किंता के उदबले के के उदबले के के उदबले के के उदबले के के के उदबले के के उदबले के के उदबले के के के उदबले के के क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ायसीआयसीआय बेंक लि पगी अधिनिया, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुते न्वये परवानाधारक निगम निन वर्षा सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे कर टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे के टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते सर्कल, बडोदा ३९०० के टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते प्र के प्रा जे ज्य रा तिचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष 11: नोकरी विरुष्ट धुकुमार परामुथु नाडर	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत तेल बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन अंवट, १९४९ काय, जिव नेंदणीकृत आय बैंक टॉवर, जाप्रि आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आण आयसीआयसीआय क्षय टॉवर, बांद्रे-कुल्तां ४००००५ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई- ४०००९३.	तेmmascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० - दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ - ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ह. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी नत्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल	थॉमस कुक (इंडि व्य ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट ट	su) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच १९एमएच१९४९पीएल ٨ipca.com रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७	करीता । मेनन बालक
flएलसी००५० व मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा तारा ?.०३.२०२१ (नेट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्रि खापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७ ७३१०५ ३६६६) ३६६६	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव राभ िळकत' म् कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबद्दल, मा मुतिधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वकापत निम्नस्ट वा मजला, चर चर्चमेट, मुंबई र्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विभागच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधी क्र. ३२ च्या व नरीमन साईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायर	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तेण्यास इच्लुक आहेत प्राया करीत आहोत आ ग्राया करीत आहोत आ ग्रा संदर्भरित कोणत्याही न्या याय, नादारी त्या, प्रया स्तर, रस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्या याय, नादारी त्या, प्रय । स्वरूपाचा करार किंवा गादाही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दा ष्ट्रच्य यं दस्तावेजी पुराख्या या आधारे कार्या ता कार्याता ह क्वि संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णने) पा जरेण ति हक्क, दा स तो त्यागित आणि प् स तो स्वागित राषित् स तो स्वागित वाणि ह स तो स्वागित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णने) ा नॉट्णी विल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ऑपन कार पार्किंग ज या अतन्य हक्कास स को -जॉपरीटेव्ह सोस	प्रा. लि. सविस्तर आमच्या लायांच्या णि यापुढे ध्ये मसुद यामधील , परवाना, , पारसा, प्रात्वाना, , पारसा, प्रात्याना, , पारसा, सामंजस्य ही शेअर, स मागणणी अ सह त्तेखी कं उद्ध्वले कं उद्ध्वले कं उद्ध्वले कं प्रांत्यानित क सह ल फोर्ट प्रांत्यानित क क प्रात्याना, , पारसा, यानागणणी अ सह त्वाकेव्या क क क प्रात्याना, , पारसा, यानागणणी अ सह त्वाकेव्या क क क प्रात्याना, क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निगम निः वार्वात्य आहे आयसी कल्ती सर्कल, बडोता ३९०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कटॉवर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ क्रियेस, वांद्रे (पू.), मुंबई- राखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी ते. प्रदीप इंट्रमणी तिवारी जंव्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुष्ट युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲंग्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आयसीआयसीआय कथ टॉवर, बांद्रे-कुर्ला ४००० ०५ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई- ४०००९३.	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० - दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ - ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ह. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी नत्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व मिव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	थॉमस कुक (इंडि व्य ट ट क लिमिटेड क लिमिटे क लिमिटेड क लिमिटेड क लिमिटेड क लिमिटेड क लिमिटेड क लिमिटेड क लिमेटेक क लिमेटे क लिमेटेक क लिमेटेक क लिमेटेक क लिमेटेक क लिमेटेक क लिमेड क लिमेटे क लिमेटेक क लिमेटेक क लिमे क लिमेटेक क लिमे क लिमेटेक क लिमेट क लिमे क लिक क लिमे क लिमे क लिक क लिमे क लिक क लिक	डेया) लिमिटेड व माधवन विस्थापकीय संच १९एमएच१९४९पीएल /ipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार विसाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७	करीता 1 मेनन वालक
flएलसी००५० व मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा तारा ?.०३.२०२१ (नेट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्रि खापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय पिळकतावर किं विक्री, अभिहस्द अदलाबदल, भा- गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, चा- एवविती, मुंबई पुर्ववित्तित्त्या इम र्सक्एपात निम्नस्ट इवा मजला, चा- चर्चनेट, मुंबई पुर्पवित्तित्त्या इम (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईत. <u>उपरोत्</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या द	वत परिशिष्टामध्ये अधिव त्रियास करीत आहोत जण्यास करीत आहोत जण्यास करीत आहोत प्रापस करीत आहोत आ एग् संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टम स्ती/वर्तींचे परिशिष्टम त्या विरुध्द र्क्तिया विरुध कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्या पाय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे ससे दा एख्यार्थ दरस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य देवर्स, प्रदेश तोवेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : वे ज्या आधारे ससे दा एख्यार्थ दरस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : वे प्रत्याव सदरहु तारेख्य या आत कळविण आवश् स्स को-ल्यांगिरि हक्स, दा स को त्यागित आणि प क्त संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) । नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ओपन कार पार्किंग ज वायराच्या अनन्य हकास स को-जॉपरेटिव्ह सोस	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्ये मसुद त्यामधील , वारसा, परवाना, , वारसा, वारमाचा वा करार सामंजस्य ही श्रेअर, गा मागणी अ सह रतेखी कं उद्धवले कं कं उद्धवले कं ही दे उद्धवले कं कं ही दे उद्धवले कं कं ही दे उद्धवले कं कं कं कं कं कं कं कं कं कं	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ायसीआयसीआय बेंक लि पगी अधिनिया, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुते न्वये परवानाधारक निगम निन वर्षा सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे कर टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे के टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते सर्कल, बडोदा ३९०० के टॉवर्स, ४ था मजला, साउ गिल्ते प्र के प्रा जे ज्य रा तिचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष 11: नोकरी विरुष्ट धुकुमार परामुथु नाडर	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲंग्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आयसीआयसीआय कथ टॉवर, बांद्रे-कुर्ला ४००० ०५ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई- ४०००९३.	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वी) ३ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ३. २/- चे) (अवार्षिक):	थॉमस कुक (इंडि व्य टि ह जी जि ह जी जि ह जी जि ह जी जि ह ज ज ह ज ज ज ज	डेया) लिमिटेड व माधवन विस्थापकीय संच अएपमएच१९४९पीएल Aipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ २५.२७ –	करीता 1 मेनन वालक
iverसी०००५० I मराठे मार्ग, प्रा ०२२-२४३७ ट : www.bha ittion 3 ittion 3 redefi तिमाही १.०३.२०२१ (नोट ३ चा दर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५	ग्रमादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ग्रिटेवापरिक्षि ३०.० ६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (८७४)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१ ३२.०३.२०२१	जे खालील लिधि विवरणीत त्यां: आशिलांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मित्रकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/दुकुम/न दिवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिकार, असत्यास त्यांनी आहोत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मजला, जा चर्चगेट, मुंबई - पुचितोट्या इमित् (जीदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुंयसं च्या मारलीनिधी	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तेण्यास इच्लुक आहेत प्राया करीत आहोत आ ग्राया करीत आहोत आ ग्रा संदर्भरित कोणत्याही न्या याय, नादारी त्या, प्रया स्तर, रस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्या याय, नादारी त्या, प्रय । स्वरूपाचा करार किंवा गादाही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दा ष्ट्रच्य यं दस्तावेजी पुराख्या या आधारे कार्या ता कार्याता ह क्वि संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णने) पा जरेण ति हक्क, दा स तो त्यागित आणि प् स तो स्वागित राषित् स तो स्वागित वाणि ह स तो स्वागित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णने) ा नॉट्णी विल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ऑपन कार पार्किंग ज या अतन्य हक्कास स को -जॉपरीटेव्ह सोस	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे प्ये मसुद यामधील , परवाना, , वारसा, यालधान्या बक्रिस, , परवाना, , वारसा, यालधान्या बि करार सामंजस्य ही शेअर, ता मागणी अ खाल ही सेअर, ता मागणी अ खाल के उद्धवले के के क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक दाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि कर्तावर, ४ था मजला, साठ कर्तवर, ४ था मजला, साठ कर्तवा, परामुथु नाडर व ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए कराला, सेक्टर ९, वाशी, नवी वना घ्यावी की, सदर सन्मान-	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी प्रात ता को रिवली ा क. २१० सन ते स्थपित आणि शन ॲवर, १९४१ काय, जिचे नोंदणीकृत आय बँक टॉवर, ०७, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बैंक टॉवर, ००, गुजरात आणि आय बैंक टॉवर, ००, गुजरात विक्र स्वता अपा., १ ला मुंबई - ४००७२३. प्रतिवादी तीय न्यायालय खालील	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी नवळ्ळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी रुसूर्थ सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत (रै)	थॉमस कुक (इंडि व्य टि ह जी जि ह जी जि ह जी जि ह जी जि ह ज ज ह ज ज ज ज	डेया) लिमिटेड व माधवन विस्थापकीय संच अएपमएच१९४९पीएल Aipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ –	करीता 1 मेनन वालक
iverसी००५० 1 मराठे मार्ग, प्र ०२२-२४३७ ट : www.bha ittion आ तारा लेली तिमाही १.०३.२०२१ (नोट ३ चा दर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५	ग्मादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com किखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)) ३६६६) ३६६६) ३६६६) २६०५) २१६७५	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशालांना विव गमाधिकारांचा त ''मिळकतर'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अलावदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चन् चर्चगेट, मुंबई पुरविलेल्या ईमेल (चैदा) दिवसांच त्या पदवर्माट, सुपविलेल्या ईमेल (चैदा) दिवसांच त्या पदवर्माट समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत त्या झारतीमधील अंदाजे ४२० चौ. इ. ८११ असलेत	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास करीत आहोत आ त्णून संदर्भित क्रती/कर्तींचे परिशिष्टाम करी/कर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुष्ट किंवा ांकन, अंत्यदान, प्रभास र, , भाडेपदा, कुळवदिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्दया दा को त्या वाक्सर किंवा तो ज्या आधारे असे दा तो ज्या आधारे असे दा तो ज्या आधारे असे दा तो ज्या आधारे असे दा तो व्या आधारे असे दा क्राक्सकारोंना, प्रया क्राक्सकारोंना, कर्यालव क्राक्सकारोंना, कर्यालव वा तो त्यागित आणि प्रसा कोणताही हक, दा सा को त्यागित आणि प्रसा कर २९६२ धारक आणि असलेली जी इमा न त्रेपिन पार्किंग ज आपन कार पार्किंग ज भारपत्च्या अन-व्याक्सायिक परिसरा प्रया व्यावसायिक परिसरा	प्रा. लि. प्राविस्तर स्विस्तर त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद्द त्यांच्या णि यापुढे ख्वे नमुद्द त्यांच्या विंसस, प्रावाना, , वारसा, यात्प्रवाना, , वारसा, गा मागणणी क क. ६०६, जाम्रित्यागित क एत. जाई. प्रा कार्मिनीवर क दे. २२१, मु थ्वत मेकर, ता घारक इ. २२१, म्या घारक कार्यावती प्रा कर एत. नेन्त् ख प्रा प्र २२९२, म् </td <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन त्यीकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग यांत्त्व आहे आयसीआयसी करत्ति सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे कर्रावर्स, १ या मजला, साउ कर्रावर्स, १ या मजला, साउ हं प्रत्येप इंद्रमणी तिवारी जंव्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी व्रता घ्यावी की, सदर सन्मान- नुतोषांकरिता वरील ना</td> <td>[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत तेल बोरिवली ा क. २१० सन त. तथे स्थपित आणि शन अंवट, १९४९ काय, जिव नेंदणीकृत आय बँक टॉतर, आणि आयसीआयसीआय आय बँक टॉतर, वांद्रे-कुल्तां ४००० ७१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई - ४००७०३. प्रतिवादी तिय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादी द्विरो</td> <td>homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वी) ३ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ३. २/- चे) (अवार्षिक):</td> <td>थॉमस कुक (इंडि व्य टि ह जी जि ह जी जि ह जी जि ह जी जि ह ज ज ह ज ज ज ज</td> <td>डेया) लिमिटेड व माधवन विस्थापकीय संच अएपमएच१९४९पीएल Aipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ २५.२७ –</td> <td>मरीता मेनन वालक</td>	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन त्यीकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग यांत्त्व आहे आयसीआयसी करत्ति सर्कल, बडोदा ३९०० चे कॉर्पोरेट कार्यालय आहे कर्रावर्स, १ या मजला, साउ कर्रावर्स, १ या मजला, साउ हं प्रत्येप इंद्रमणी तिवारी जंव्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी व्रता घ्यावी की, सदर सन्मान- नुतोषांकरिता वरील ना	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत तेल बोरिवली ा क. २१० सन त. तथे स्थपित आणि शन अंवट, १९४९ काय, जिव नेंदणीकृत आय बँक टॉतर, आणि आयसीआयसीआय आय बँक टॉतर, वांद्रे-कुल्तां ४००० ७१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई - ४००७०३. प्रतिवादी तिय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादी द्विरो	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नोंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वी) ३ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करेपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ३. २/- चे) (अवार्षिक):	थॉमस कुक (इंडि व्य टि ह जी जि ह जी जि ह जी जि ह जी जि ह ज ज ह ज ज ज ज	डेया) लिमिटेड व माधवन विस्थापकीय संच अएपमएच१९४९पीएल Aipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ २५.२७ –	मरीता मेनन वालक
गिएलसी००५० म मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ट : www.bha तेसाठी अ ततारा (नोट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५	ग्मादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com किखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (१२९९ (१२९९) (८७४) (४४६)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)) ३६६६) ३६६६) ३६६६) २६०५) २१६७५	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव ''मिळकत' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीय कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा मुत्तिधाधिकार, आदेश/हुकुम/न दिव्रा शिक्रव कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वक्त नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वक्त नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वक्त नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वक्त नामाधिका असल्यास त्यांनी स्वक्त वा मजला, क चर्चगेट, मुंबई त्या परवात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधील इमारतीमधील इमारतीमधील क. ८११ असलेत क. ८११ असलेय क. वीओएम/ड	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तेण्यास इच्लुक आहेत प्राया करीत आहोत आ प्राया संदर्गते स्ती/कर्तींचे परिशिष्टाम स्ती/कर्तींचे परिशिष्टाम वा त्या विकष्ट किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट काणत्याही स्वरूपाचे काणते र, सिरसंबंध, त्या विर कोणत्याही स्वरूपाचे काणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दान गांदाई स्वरूपाचे कीणते र, हितसंबंध, दावा किंट ते ज्या आधारे असे दान गुष्ट्यर्ध दस्तावेजी पुराख्या शाक्ररीकारांना, कार्यालय । साक्र केलाताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा कोट्यागि जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम त ओपन कार पार्किंग ज गांपराच्या अनन्य हक्कास इं – ४००० २२२ थेवे ति देसे को–ऑपरेटिव्ह सोस ा 'मेकर चेंबर्स ५' म्ह् ८८व्या मजल्यावरील म म्फू. बिल्ट–अप क्षेत्राच्या स्वया यावसाशिक परिसरार ब्ल्यूए/जीएपल्ल (ओ)/	प्रा. लि. सविस्तर आमच्या रियोप्यापुढे ध्ये मसुद त्याप्रधील , परवाना, , वारसा, यात्पाचा जि मापुद क्रिस्त, , वारसा, यात्पाचा जि करार सामंजस्य ही शेअर, ा मागणी अ सह रतेखी कं उद्ध्वले कं कं उद्ध्वले कं कं कं सहन् १४ च कं कं कं कं कं कं कं कं कं कं	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक दाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि क प्तवां, श्व पा मजला, साउ क प्तवां, श्व पा मजला, साउ क प्तवां, श्व पा मजला, साउ क प्ताझा जवळ, अंधेरी (पू. रा तोचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुध्द युकुमार परामुथु नाडर व २२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए कला, सेक्टर ९, वाशी, नवी वना घ्यावी की, सदर सन्मान-	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ उ नगर दिवाणी मत वा तिल बोरिवली ा क. २१० सन :. वये स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काव, जिब नोंदणीकृत आव बँक टॉवर, लव के नोंदणीकृत आव बँक टॉवर, लव के नोंदणीकृत आव बँक टॉवर, ला को नेंदि , . वादी एकता अपा., १ ला मुंबई - ४००७०३. प्रतिवादी तीव न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्रोरे १ वा. मध्यान्ह वेळी	तेnomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्टका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ह. तपशील श प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी नव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन् बाबींपूर्वी) ३ कालावधीसाठी करएर्द् निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करएर्द् निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ७ इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ६. २/– चे) (अवार्षिक): मूलभूत (रॅ) सीम्विकृत (रॅ)	थॉमस कुक (इंडि व्य टि क जिन्मिटेड ज लिमिटेड ज लिमेटेड ज लिमेट ज लिमेट ज लिमेट ज ज लिमेट ज लिसे	डेया) लिमिटेड व माधवन विश्वापकीय संच अएमएच१९४९पीएल Aipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार किमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.६८ ४४२.५६ २५.२७ –	करीता I मेनन वालक Iसी००७८३ (रु. र संघलेर ३१ मार्च लेखाप ५२ १ १ १ १ १ १
flएलसी०००५० = मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ट : www.bha दिसाठी अ तिसाठी अ तिसाठी अ तिरारा ? .०३.२०२१ (नोट ३ चा ? ९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १५०२६ १५०२	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com किखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९ (१२९९ (१४६६ (४४६६) ५६६ (१५.४७	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २ ७३६६६ २ ३६६६ २ २६०५ २१६७५ ५ ६५	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अमिहस्त अदलाबदल, माग आहाल, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्य किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिकार, असत्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मजला, जच चर्चगेट, मुंबई पु पविलेत्या इमेर (चौदा) दिवसांच त्या पश्चात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोर</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व- नरीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. ८११ असलेत क. बीओएम/ङ १९८५-८६ धा	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास करीत आहोत आ एणून संदर्भित स्ती/वर्तीचे परिशिष्टम स्ती/वर्तीचे परिशिष्टम वा त्या विरुष्ट किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार ए, पाडेपष्ट, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्वया याय, नादारी दावा, पय स्वरूपाच करार किंवा ात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एक्टवर्ध दस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : के ज्या आधारे असे दा एक्टवर्ध वस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : पेल्य कर्स, तारे ते ज्या आधारे असे दा एक्टवर्ध वस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्याल्य : मेरे ज्या आधारे असे दा पा प्ल्याय स्वर्र, तारेख या आत कळविणे आवश् स्व संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम त ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हक्कास त ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हक्कास त ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हक्कास त ओपन कार पार्किंग ज ना भाष्ट प्र बिल्ट-अप क्षेत्राच्या त्याव्यायासायिक परिसरार	प्रा. लि. सविस्तर आमच्या त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद्द त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद्द त्यांमधा वाक्तित्वा ही शोअर, ा सारंजस्य ही शोअर, स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षा यहेन, अधिने कायसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपरेट कार्यालय आहे इवर्स, अधा मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ हे रॉवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ वा स्ट्रा स्वार्य, स्वार्ग, म्यार्थ, म्यार्थ, कर्ता, सेक्टर, ९, वाशी, नवी क्रांत्र, सन्प्रायाध्य, श्री त. सत्र, न्यायाध्य, श्री	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी तात तेल बोरिवली ा क. २१० सन वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बैक टॉकर, वये स्थपित आणि शन ऑक्ट, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बैक टॉकर, ज्य बैक टॉकर, ज्य बैक टॉकर, ज्य बैक टॉकर, ज्य बैक टॉकर, ज्य बैक टॉकर, अयमीआयसीआय क्य टॉकर, वांट्रे-कुर्ला ४००० ५१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई- ४००७०२. प्रतिवादी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ वा. मध्यान्ह वेळी 1 पंठासिन सन्माननीय . ए. झेड. खान	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ह. वालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (काणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (काणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (द समभाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. २/- चे) (अवार्षिक): म्लभूत (रै) सोम्यिकृत (रै) दिया: १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर वि	थॉमस कुक (इंडि व्य टि	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अएमएच१९४९पीएल: .ipca.com नेष्कपाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२४ २५.२४	करीता । मेनन वालक वालक प्रि.
flएलसी०००५० व मराठे मार्ग, प्रा : ०२२-२४३७ ट : www.bha ोसाठी अ तारा (नोट व चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९	ग्मादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com किखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (१२९९ (१२९९) (८७४) (४४६)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २ ७३६६६ ३ २६६६ २ २६०५ २१६७५ २१६७५ ५ ६६ ४६.०९	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशालांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अत्लाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट द्वा मजला, चच् चर्चगेट, मुंबई पुरविलेल्या ईमेल ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) स्वरूपात समजला जाईल. '' मुंबई शहराच्य विभागाच्या सी.' स्थित, वसलेली व्या झालतीभधीत क्र. ३२ च्या द नरीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रमाया च्या मालकीव्य झमारतीमधील क्र. ८११ आसलेट क्र. बीओएम/इ	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास इच्छुक आहेत कण्यास इच्छुक आहेत का स्वापस करीत आहोत आ ल्पून संदर्भित क्ती 'क्तों चे परिशिष्टाम वा त्या विरुष्ट किंवा ांकन, अंत्यदान, प्रभार र, , भाडेपट्टा, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव तो ज्या आया के स्वरित्ता प्रवाही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव तो ज्या आया के स्वरित्ता प्रया स्वर्स संदर्भारा परिशिष्ट : मिळकतीचे वर्णते) ा नोंदणी जिल्ह्यामधी एस. इ. १९६२ धारक आणि असलेली जी इम सा जोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा कोपत सरदर्ख, तोर्या रा नोंदणी जिल्ह्यामधी एस. इ. १९६२ धारक आणि असलेली जी इम ा नोंदणी जिल्ह्यामधी रा नोंदर्या मजन्या दक्कास वर्ड - ४००० ०२१ येथे सि सा को पनन्य त्काम्पात्रिंग ज प्रापरच्या अनन्य त्काम्पात्रिंग ज प्रापरच्या अनन्य उक्काम्प त्या व्यावसायिक परिसगर ब्ह्यूए/जीएनएल् (ओ)/ रक्त ' मेकर चेंबर्स ५ ' म्ह ज्य ' मेकर चेंबर्स ५ ' स्व	प्रा. लि. स्विस्तर आमच्या णि यापुढे ध्वे नमुद्द त्यांच्या णि यापुढे ध्वे नमुद्द त्यांमधा, परवाना, , वारसा, परवाना, , वारसा, , वारके क प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ प्वासापास्त विंका रेखुले त्वये परवानाधारक निगम नि वर्षा कर्ते सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपरिट कार्यालय आहे अ कर्ता सर्व (पू.), मुंबई- राखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा पावल्य, अधिरी (पू. प्र रा वेच्यस्थापक, वच ३२ वर्ष याः नोकरी चिरुष्ट् युकुमार परामुथु नाडर त २२०२१ रोजी स. १ पालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री च्यासमोर प्रचलित होणार अ	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी तात तेल बोरिवली ा क. २१० सन दे ये स्थपित आणि शन अंवट, १९४१ काय, जिये नेंदणीकृत आय बँक टॉवर, ०७, गुजरात आणि आय बँक टॉवर, ०७, गुजरात जापि अय बंक टॉवर, ००, गुजरात जापि अय बंक टॉवर, ००, गुजरात वारि १००० ५१ आणि स्कता अपा., १ ला मुंबई - ४००० ९३. प्रतिवादी तें पीठासिन सन्माननीय . ए. झेड. खान ाहे.	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर हक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ५ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/– चे) (अवार्षिक): मूल्सूव (रै) सौम्विकृत (रै) टिपा: १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्वलोजर सिव एक्सचेंअेसकडे सादर केलेत्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव	थॉमस कुक (इंबि व्य टि	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अरुएमएच१९४९पीएल: /ipca.com रेष्क्रियांचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२४ ३५.२४ ३५.२४	करीता मिनन वालक वालक वालक एक्स्यायलेग संपर्यलेग संपर्यलेग संपर्यलेग २१ मार्च लेखाप २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
गिएलसी०००५० म मराठे मार्ग, प्रा : ०२२ - २४३७ : : www.bha ोसाठी अ तिमाठी अ तिमाठी अ तिमाही ?.०३.२०२१ (नोट ३ चा !दर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ स, २०१५ च्या संपूर्ण विवरण	ग्मादेवी, मुंबई-४०० ००६२४, aratbijlee.com ात्लेखापरिक्षिि ३०.०६.२०२० (अत्तेखापरिक्षित) (अत्तेखापरिक्षित) (अत्तेखापरिक्षित) (१२९९ (१२९९ (१२९९) (८७४) (४४६) (४४६) (१४६) (१४६) (१४६) (१४६)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २६६६ २६६६ २६६६ २६६५ २१६७५ ५६५ ५६५ ४६.०९	जे खालील लिखि विवरणीत त्यां आशालांना विव गमाधिकारांचा त ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अल्तावरल, मा- गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असत्यास त्यांनी श्राहे त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चस् चर्चरीट, मुंबई शुरविलेल्या ईमेल् (चैदा) दिवसांच त्या पर्णता, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत्</u> मुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क. ३२२ च्या वसीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इम. ८११ असलेत क्र. बीओएम/ङ १९८५-८६ घा को-ऑपरेटिल्ह शेअर प्रभाणपत्र २०१४ अंतर्गत ति	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास करीत आहोत आ त्णून संदर्भित स्ती/कर्तींचे परिशिष्टाम स्ती/कर्तींचे परिशिष्टाम का त्या विरुष्ट किंवा ांकन, अंत्यदान, प्रभास (, प्राडेपुर, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्यादी न्याय वाया, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दस्तावेजी पुराव्या तो ज्या आधारे असे ता- तादाही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव तो ज्या आधारे असे ता- तादाही स्वरूपाचे कोणते प्रावसकारांग, कार्यातवा वासरकारांग, कार्यातक देवरावी स्वरूपाचे आपति प्रायातक स्वरुह तोरेखा या आज कल्टवाणे आवरुर सा कोणताही हक, दा सा कोणताही हक, दा सा कोपताही किंक, दा सा कोपताही जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इमा त्रापरच्या अनन्य हक्कास वर्ष न् ४००००२१ येथे सि तेस को-ऑपरेटिव्ह सोस ा मेकर चेंबर्स ५' स्ता व्यावसायिक परिसरार ब्ल्यूए/जीएनएल (ओ)/ रक्त ' मेकर चेंबर्स (' सेसायटी लि.'' द्वारे का प क. ५९६ दितांक १० वेमित्र क्र. २६८१ ते २६८१ वेमित्र क्र. २६८१ ते २६८१	प्रा. लि. सविस्तर आमच्या श्विं स्वर श्वांच्या श्विं मसुद बाक्षिस, प्रावाना, प्रायान्धील बिक्रिस, प्रायाना, प्रायारात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यात्न प्रायाध्यत्न प्रायाध्यत्न प्रायाध्यत्न प्रायाध्यत्न प्रायाध्यत्न प्रायाध्यत्त प्रायाध्यत्न प्रायाध्यत्त प्रायाध्यत्न प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रायाध्यत्त्त प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाध्य प्रयाय्त्र प्रयाय्त्त्र प्रयाय्त्	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षा यहेन, अधिने कायसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपरेट कार्यालय आहे इवर्स, अधा मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ हे रॉवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर्स, ४ था मजला, साउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ था मजला, माउ कर्तवर, ४ वा स्ट्रा स्वार्य, स्वार्ग, म्यार्थ, म्यार्थ, कर्ता, सेक्टर, ९, वाशी, नवी क्रांत्र, सन्प्रायाध्य, श्री त. सत्र, न्यायाध्य, श्री	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी मत तेल बोरिवली ा क. २१० सन ते स्थपित आणि शन अंवट, १९४९ काय, जिव नेंदणीकृत आय बँक टॉवर, वाप्ने-कुलां अय बँक टॉवर, वाप्ने-कुलां भू बई - ४००७०३. प्रतिवादी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादीद्वारे १ वा. मध्यान्ह वेळी १ पीठासिन सन्माननीय होड. खान हे.	nomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इएका लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ह. वालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (काणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (काणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (द समभाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. २/- चे) (अवार्षिक): म्लभूत (रै) सोम्यिकृत (रै) दिया: १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर वि	थॉमस कुक (इंडि व्य टिवे का लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज्ह राष्ट्र र के सीआयएन : एल१४२३ कृट्र. ७ सीआयएन : एल१४२३ कृट्र. ७ से सीआयएन : एल१४२३ क्रियापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् उ्र प्र २२ रेण् २४.१८ २४.१८ रेड.९८ वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१ एगाचा एक उतारा आहे. हा जि m) तसेच कंपनीची वेबसाईट (डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अरुएमएच१९४९पीएल: /ipca.com रेष्क्रियांचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२४ ३५.२४ ३५.२४	करीता मिनन वालक वालक वालक वालक र्स्यावेख लेखाप प् २१ मार्च लेखाप २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
मेएलसी०००५० ज मराठे मार्ग, प्रा: : ०२२-२४३७ iz : www.bha flसाठी अ flसाठी अ frant (नोट ३ चा iqभ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १४०५ ६३४५ ५६५ २३.०९ स, २०१५ च्या संपूर्ण विवरण	ग्मादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com Iत्लेखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९ (१२९९ (१२९९) (८७४) (४४६) (४४६) (१४६)	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २६६६ २६६६ २६६६ २६६५ २१६७५ ५६५ ५६५ ४६.०९	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतावर कि विक्री, अभिहस्द अदलाबदल, भा- गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, चा- पुर्ववित्ति त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, चा- चर्चगेट, मुंबई पुर्पवित्तित् याच्या पु स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, चा- चर्चगेट, मुंबई पुर्पवित्तित् याच्या पु स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, चा- चर्चगेट, मुंबई पुर्पवित्तित्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट इवा प्रचात, अ पुर्पवित्त्या इयरो स्वरूपात निम्नस्ट द्वा प्रचात, अ पुर्पवित्त्या इयरो त्या प्रचात, अ मागणी असल्या समजला जाईत. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य विमागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या ट नर्साम पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रमाय च्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. देश असलंत क. बीओएम/ङ १९८५-८६ धा- को-ऑफोटिक्ड १९८५-८६ धा-	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास इत्त्वक आहेत जण्यास करीत आहोत आ एग् संदर्भित. स्ती/वर्तीचे परिशिष्टम वा त्या विरुध्द किंवा गांकन, आंत्यदा, प्राप्ता त, साडेपट्टा, कुळवहिवाट (कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्वया याय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं , हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे ससे दा एष्ट्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्यालव : प्रेण्ड्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वाक्षरीकारांना, कार्यालव : प्रेण्ड्रचर्थ स्वर्स, तावेजी पुराव्या या आत कळविण आवरु सस को-जांगीती हक्क, दा स तो त्यागित आणि प् म्वर संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) । नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असल्टेली जी इम न ओपन कार पार्किंग ज वायाराच्या अनन्व हकास द्या व्यावसायिक परिसराष ख्यूप्/जीएपएल (ओ)/ (क '' मेकर चेंबर्स ५ ने क्र. ५९६ दिनांक १० आणि शेअर प्रमाणपत्र	प्रा. लि. भ्राविस्तर अपाच्च्या णि यापुढे ष्यं नमुद त्यांच्या णि यापुढे ष्यं नमुद त्यामधील , परवाना, , वारसा, यालयामधल , वारसा, यालयाना , वारसा, यालयावा द्वा ककार सद लेखी कं. ६०६, गे खुत दे एत जादिन, क वा किंवा कं तत आहे, तित्यागित क इ. २२१, भू जामतिह, एं जामगीह, एं जामतिह, एं जामाधारक ह २२११, भू कार्यांच्य प्रेज्युक्रमे नेल्हेंबरा यां प्रावर्याक्रम. नेल्हेंबरा यां प्रावर्द्र कते	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पासीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निगम नि वार्वाय आहे आयसी कल्ती सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कर टॉवर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- राखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तचे प्रायिकृत अधिकारी ते प्रवेप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुष्ट्र इंप्रणी तिवारी विरुष्ट इंप्रणी तिवारी विरुष्ट इंद्रमणी तिवारी विरुष्ट इंद्रमणी तिवारी विरुष्ट इंद्रमणी तिवारी वात्ता सेक्टर ९, वाशी, नवी वना घ्यावी की, सदर सन्मान- तुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ ।यालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री हापेंड्गी आणि पैसे ऍशी	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी तत बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काय, कंव नोंदणीकृत आय बँक टॉवर, जय बँक टॉवर, ज्य बँक टॉवर, ज्य बँक टॉवर, अप बंक टॉवर, अप ब्राह्म के रूप उप के प्रता अपा., १ ला मुंबई - ४००७०३. प्रतिवादी तेय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ पीठासिन सन्पान्तीय . ए. झेड. खान ाहे. ने कृपा करुन इ. खान हो. ने कृपा करुन इ.	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील श. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ६. २/– चे) (अवार्षिक): मूलमूल (रै) सोप्विकृत (रै) दिया: १. बरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर सिव एक्सचेंअस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव	थॉमस कुक (इंडि व्य टिवे का लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज्ह राष्ट्र र के सीआयएन : एल१४२३ कृट्र. ७ सीआयएन : एल१४२३ कृट्र. ७ से सीआयएन : एल१४२३ क्रियापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रेण् उ्र प्र २२ रेण् २४.१८ २४.१८ रेड.९८ वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१ एगाचा एक उतारा आहे. हा जि m) तसेच कंपनीची वेबसाईट (डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अरुएमएच१९४९पीएल: /ipca.com रेष्क्रियांचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२४ ३५.२४ ३५.२४	करीता मेनन वालक सी००७८: (र. : र्रेश्मार्च लेखाप २१मार्च २१ पूर्ण २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
गेएलसी०००५० ज मराठे मार्ग, प्रा: : ०२२ - २४३७ iz : www.bha दिसाठी अ उतारा ग्लेली तिमाही <u>१.०३.२०२१</u> (नोट ३ चा स्ंदर्भ ध्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ स, २०१५ च्या संपूर्ण विवरण 1 वेबसाईट : (w	मगादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com ग्रियापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (१२९९) (१२९९) (१४६) (१४६) (१४६) (१४६) (१४६) पर्युलेशन ३३ अंतर्ग ालवार विवरणाचा ए ग स्टॉक एक्स्चेंजे www.bharatbijlee.	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) २६६६ २६६६ २६६५ २१६७५ २१६७५ ५६५ ५६५ ४६.०९	जे खालील लिधि विवरणीत त्यां आशालांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अत्लाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, च चवर्चगेट, मुंबई (चीदा) दिवसाच् त्या परचात, अ मागणी असल्या. समजला जाईल. <u>उपरो</u> सुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्यित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायं द्या मलाकीच्य इमारतीमधीत क्र. ८११ असले क्र. ८११ असले क. अपरेटिक मे, ९१	वत परिशिष्टामध्ये अधिव त्रियास करीत आहेत रुण्यास करीत आहेत रुण्यास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत हा काए वाहिस्ट किंवा काए वाही स्वस्था किं रा हित्यं का पारी हा रापाही स्वस्था किं रा हित्यं का आधा रे असे हा राप्याही स्वरूपाचे कोणते रा, हित्यं कां पारी हा स्वर्या सा कोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा रापा आत कठविण आवश् स्वरा संदर्भत परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन] ा नॉदणी जिल्ह्यामधी एस. क. १९६२ धारक आणि असलेली जी इम ज ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हक्कास इई – ४०० ०२१ येथे किं रा मं मेकर चेंबर्स ५ ' म्ह ट्य्या मजल्यावरील मे फू. बिल्ट–अप क्षेत्राच्या त्या व्यावसाविक परिशाम ब्ल्यूए, जीए-एल (जी) इस. ' मेकर चेंबर्स ५ ' सोसायटी लि.'' द्वारे जा क्र. ५९६ दिनांक १० वीभित्र क. २६८१ ते २६८ आणि ग्रेअर प्रमाणपन्न २.८७ अतर्गत विभिन्न क्र.	प्रा. लि. प्रा विस्ता अमच्या णि यापुढे ष्यं नमुद त्यांच्या णि यापुढे ष्यं नमुद त्यांच्या गि यापुढे प्रतिनात, , परवाना, , वारसा, यालयाचात सामंजस्य ही शेअर, ता मागणगी अ कद लेखी कं क्र ते दे०६, गे खात दि पा खात दि पा खात दि तति जा किंवा वं प्रत जादे, ति त्याणित क या धारक ह २२१९, भू क प्रा जावात कायांतव प्रा जावात ने लेहबंब या वा ने लेहबंब या ने लेहबंब या ने लेहबंब या ने लेहबंब या ने लेहबंब (- (रुष्ये	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बैंकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षा अहे न अधिका ने प्रयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षा वर्षे हा कार्यलिय आहे अ केल सिर्फल, बांद्रे (पू.), मुंबई- खा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ के प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- राव आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ के प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- राव आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ के प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- राव आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ के प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- राव आहे ट्रेन्स ट्रेस पि कि कारी के व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी र्व व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुध्द युकुमार परामुथु नाडर यह २२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए बला, सेक्टर ९, वाशी, नवी व्यवसमोर प्रचलित होणर अ ट्रा समाननीय न्यायालय ००३८६.८०/- (रुपये रण्यासाठी सदर सन्मान	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी तत बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काय, कंव नोंदणीकृत आय बँक टॉवर, जय बँक टॉवर, ज्य बँक टॉवर, ज्य बँक टॉवर, अप बंक टॉवर, अप ब्राह्म के रूप उप के प्रता अपा., १ ला मुंबई - ४००७०३. प्रतिवादी तेय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ पीठासिन सन्पान्तीय . ए. झेड. खान ाहे. ने कृपा करुन इ. खान हो. ने कृपा करुन इ.	 मेण्लबscook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मॅगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी मॅद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेद, कांदिवली (प), मुंबई-४०० (२ तूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तमातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अरावादात्मक आणि/किंवा अनन्याधीएण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आपि दतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आपि दतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) घरून) ६ समभाग प्राप्ती (प्रत्वेक रु. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत (र्) सोम्यिकृत (र्) देरी समागि प्राप्ती (तित्विक रे २/- चे) (अवार्षिक): मूलभूत (र्) सोम्यिकृत (रे) तेरील माहिती महण्जे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव एक्सचेंजेसक से सादर केत्तेत्या तिमाही वित्तीय निष्कर्तांच्या तपशीलवार विव एक्सचेंजम्व वेसाईटम् (www.bseindia.com आणि www.nseindia.co अलिस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कष्य वित्ते लातिरिक्त माहिती खालीलप्रम 	थॉमस कुक (इंडि व्य टि	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच अएमएच१९४९पीएल: .ipca.com रेष्क्रियां उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ४४५.६८ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ २५.२७ ३५.२४	करीता मेनन वालक वालक ति संघलेव ३१ मार्च लेखाप ५ २ २ १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २
गिएलसी०००५० я मराठे मार्ग, प्रा: : ०२२ - २४३७ iz : www.bha दिसाठी अ उतारा ग्रेलेली तिमाही <u>?.०३.२०२१</u> (नोट ३ चा iदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १४०९ ६३४५ ५६५ २३.०९ स, २०१५ च्या ¹ कर्षांच्या तपशित संपूर्ण विवरण वेबसाईट : (w गि ४ ऑगस्ट,	ग्मादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com ग्रिखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) (१२९९) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) (१५.४७ (१५.४७) पर्युलेशन ३३ अंतर्ग गलवार विवरणाचा ए ण स्टॉक एक्स्चेंजे www.bharatbijlee. , २०२१ रोजी झालेल	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) ३६६६ ३३.२०२ २६०५ ३६६६ २३.२०२ २६०५ २१६७५ ५६५ ५६५ ५६५ ४६.०९	जे खालील लिखि विवरणीत त्यां आशालांना विव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अल्लाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट द्वा मजला, चस् चर्चगेट, मुंबई पुरविलेल्या ईम्प ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच द्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. ' <u>उ</u> परो स्वर्ड शहराच्य विभागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क. ३२ च्या ट नरीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रिमायां च्या मालकीव्य इमारतीमधीत क. ८११ असलेत क. बीओएम/'ड श्र. १९४ अतर्गत समाविष्ट) धारक रोअर प्रमाणपत्र २०१४ (तेन्दी र पाचरो मात्र) च	वत परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत कण्यास करीत आहंत आ ल्पून संदर्भित क्ती/क्तींचे परिशिष्टाम कती/क्तींचे परिशिष्टाम ता त्या विरुष्ट किंवा ांकन, अंत्यदान, प्रभार र, , भाडेपद्दा, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव तो ज्या आया केठविंग पुराव्या वायतिकारांना, कार्यातन्य हावरीकारांना, कार्यातन्य क्या आव कठविंग प्रात्या प्रधारीकारांना, कार्यातन्य कींगट चेंबर्स, ५, न्यू मरीन - ४०० ०२० येथे आ वाय आत कठविंग प्रात्या या आत कठविंग प्रात्या वाया ति करविंग प्रार्थ वा आत कठविंग आवस् स्वा कोणताही हक्क, दा स को त्यागित आणि प् क्त संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णने) ा नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असरलेली जी इम प्राराप्तच्या अनन्य हकास वर्ड - ४००० ०२१ येथे सि स को न्यारार्यात्या अनन्य हका वर्ड - ४००० ०२१ येथे सि स को न्यारार्यात्रात्र परिशिष्ट त्या मजत्यात्रीत म प्रमा व्या व्यावसायिक परिसगर ब्ह्यूए/जीएनएल् (ओ)/ रक्त ' मेकर चेंबर्स ५ ' म्ह - ४००० ०२१ वर्ध के त्राच्या त्या व्यावसायिक परिसगर इ. ५९६ दिनांक १० वेभिन्न क्र. २६८१ ते २६८ आणि सेअर प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. या एकत्रित मुल्याचे प्र	प्रा. लि. भविस्तर अपाच्या। एवांच्या। णि यापुढे प्रियामयाना, परवाना,, परवाना,, परवाना, , परकाकर ह तेर्व्वी के. ६०६, गा कार्यान्ती क आहे, ति वा तिर्कवा क कार्यात्त ह २२१२, प्र कार्याति एत अविंदा क कार्यात्त ह २२२१, प्र कार्यात्त प्रत अविंदा अ नोव्हेंबर पाधि क कार्यात्ता प्र प्र प्र , विंद्रवेकी , वार्यदेकी	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ प्रमाआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अ- द्यांगि व्या शिक्त सिकंग रेखुले त्वये परवानाधारक निगम नि ग्वा याय आहे आयसीआयसी कर्ला सर्कल, बडोदा ३९०० वे कॉपरिट कार्यालय आहे अ कर्लास, भ्रे या मजला, साठ फंटवेस, ४ था मजला, साठ फंट्रा स्त्र प्रा मजला, साठ फंट्रा स्त्र प्रा निक्सी क्रं प्र २ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, संक्टर ९, वाशी, नवी च्यासयो स्त्र स्त्र सन्मान त्रा रायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश क्षी च्यासमोर प्रचलित होणार अ १) सन्माननीय न्यायालय हाऐंशी आणि पैसे ऐंशी रण्यासाठी स्तर सन्मान यांलयाला निर्देश द्या दोत.	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मात ोल बोरिवली ा क. २१० सन ते स्थपित आणि प्रा अंवट, १९४१ काय जेंक टॉवर, वये स्थपित आणि प्राय अंक टॉवर, वये स्थपित आणि आय जेंक टॉवर, वये नंदणीकृत आय जेंक टॉवर, वये नंदर्ग शिर्म आय जेंक टॉवर, वा जेंच नंदर्ग शिर्म अय बंक टॉवर, वा व्ये नंदर्ग शिर्म ४००० ५१ आणि आय बंक टॉवर, ०००, गुजरात आणि आय बंक टॉवर, वा म्वे न्दा यात् १००० ५१ आणि सा मज्या, १ ला मुंबई - ४००७० २३. प्रतिवादी तेंये न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ वा. मध्यान्ह वेळी ते पीठासिन सन्माननीव स्था करून रू. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्कम परत नीय न्यायालयाच्या	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील श. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ६. २/– चे) (अवार्षिक): मूलमूल (रै) सोप्विकृत (रै) दिया: १. बरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर सिव एक्सचेंअस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव	थॉमस कुक (इंबि व्य टि हा लिमिटेड ज लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि २९ ५.२१ ३७७.४४ ३०६.६७ ३०७.४४ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.४४ ३०६.६७ २२.२१ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.६७ ३०६.४४ ३०६.६७ ३४.१८ ३०६.६७	डेया) लिमिटेड व माधवन वरथापकीय संच खरणपख१९४९पीएल /ipca.com नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४६.४९ ५४६.४९ ५४६.४९ ५४५.५७ ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ ३५.२७ ३५.२४ ५ च्या रेग्युलेशन ३५.२४ ५< च्या रेग्युलेशन	मरीता मिनन बालक वालक पासी००७८३ (क. द संपलेख २१ मार्च लेखाप ५२ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १
गैएलसी०००५० ज मराठे मार्ग, प्रा: : ०२२ - २४३७ iz : www.bha दिसाठी अ उतारा ग्लेली तिमाही <u>१०३.२०२१</u> (नोट ३ चा तंदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १४०९ स, २०१५ च्या ¹ संपूर्ण विवरण वेबसाईट : (w गि ४ ऑगस्ट, (w	मगादेवी, मुंबई-४०० ३०६२४, aratbijlee.com ग्रियापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (१२९९) (१२९९) (१४६) (१४६) (१४६) (१४६) (१४६) पर्युलेशन ३३ अंतर्ग ालवार विवरणाचा ए ग स्टॉक एक्स्चेंजे www.bharatbijlee.	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) ३६६६ ३३.२०२ २६०५ ३६६६ २३.२०२ २६०५ २१६७५ ५६५ ५६५ ५६५ ४६.०९	जे खालील लिखि विवरणीत त्यां आशालांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अलावाबदल, मा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असत्यास त्यांनी श्राहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चस् चर्चरीट, मुंबई श्रुरविलेल्या ईमेत् स्वा मजला, चस् चर्चरीट, मुंबई श्रुरविसंत्या झारतीम सिंथत, वसलेली त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत त्या इसारतीमधीत क. ३२ च्या वसीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमरतीमधीत अंदाजे ४२ च्या वंसीपन पॉइंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमरतीमधीत अंदाजे ४२ च्या वंसीभ प्रियाय इस्तरतिमधीत क. ३२ च्या वंसाप्तिमिधीत त्र. २१४ असलेत क्र. बीओएम/ड १९८५-८६ घा को-ऑपरेटिव्ह श्रे अरागते ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १२ १२४७ (दोन्ची स	वत परिशिष्टामध्ये अधिव त्रियास करीत आहेत रुण्यास करीत आहेत रुण्यास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत आहेत रापास करीत हा काए वाहिस्ट किंवा काए वाही स्वस्था किं रा हित्यं का पारी हा रापाही स्वस्था किं रा हित्यं का आधा रे असे हा राप्याही स्वरूपाचे कोणते रा, हित्यं कां पारी हा स्वर्या सा कोणताही हक्क, दा सा कोणताही हक्क, दा सा रापा आत कठविण आवश् स्वरा संदर्भत परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन] ा नॉदणी जिल्ह्यामधी एस. क. १९६२ धारक आणि असलेली जी इम ज ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हक्कास इई – ४०० ०२१ येथे किं रा मं मेकर चेंबर्स ५ ' म्ह ट्य्या मजल्यावरील मे फू. बिल्ट–अप क्षेत्राच्या त्या व्यावसाविक परिशाम ब्ल्यूए, जीए-एल (जी) इस. ' मेकर चेंबर्स ५ ' सोसायटी लि.'' द्वारे जा क्र. ५९६ दिनांक १० वीभित्र क. २६८१ ते २६८ आणि ग्रेअर प्रमाणपन्न २.८७ अतर्गत विभिन्न क्र.	प्रा. लि. प्रा विस्ता अपाच्चा एगंच्या णि यापुढे एया प्राप्ता प्रा वापा प्रा यापुढे एया प्राप्ता प्रा वापा, पासा, प्रा वापा, प्रा वाप,	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम निः वार्वालय आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कर टॉवर्स, ४ था मजला, साउ फरतेक्स, बांट्रे (पू.), मुंबई- खा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ कर प्ताझा जवळ, अंधेरी (पू. रा तचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष सा: नोकरी विरुष्ट युकुमार परामुथु नाडर वर २२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए बला, सेक्टर ९, वाशी, नवी वना घ्यावी की, सदर सन्मान तुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ यासमोर प्रचलित होणार अ 1) सन्माननीय – न्यायालय हार्ऐशी आणि पैसे ऐंशी रण्यासाठी सदर सन्मान रार्वालयाला निर्देश द्यावेत. त] वेसलि वर्तनी नुसार अधि ती) खटल्याचा प्रकार आणि	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत ते कि को स्विली मक . २१० सन ते को सेवली म क . २१० सन ते के नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अंकट, १९४९ काव, जिस नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नेंदणीकृत आय बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नें नेंद्र १९४९ वादी प्रेजिसिन सन्माननीय . ए. झेड. खान हो. ने कृपा करुन रु. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय बात्रा मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय आत्री	 मेण्लबscook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४०० - • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन- बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर हक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. २/- चे) (अवार्षिक): मुल्म्यूल (रै) सोम्यिकृत (रै) रियाः १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर ति एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजस्त इंग्रि (आर्गे वित्तीय निष्कर्षांवरी त्यात्रित याहीती खालीलप्रम अनु. तपशील 	थॉमस कुक (इंडि व्य का सिंह ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ रे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ द	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल: .ipca.com रेष्क्रघाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५२.५६ २५.२७ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४ ३५.२४	करीता । मेनन वालक वालक प्रसंपत्ने ३१ मार्च लेखाप ५ १ १ १ १ १ १ १ १ १ २ १ २ १ २ १ मार्च २ १ मार्च २ १ मार्च २ १ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २
गेएलसी०००५० ब मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ईट : www.bha दिसाठी अ उतारा पलेली तिमाही <u>१.०३.२०२१</u> (नेट ३ चा तंदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ २३.०९ सं २३.०९ सं, २०१५ च्या ग संपूर्ण विवरण 1 वेबसाईट : (w	ग्मादेवी, मुंबई-४०० अठद२४, aratbijlee.com क्रिखापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) (१२९९) (१२९९) (१२९९) (१२९९) (१४६ (१४६) (१४६) (१४६) (१४६) (१४६) (२४६) (२४६) (२४९९) (२९९९) (२२९९) (२९९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२२९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२२९९) (२४९) (२४९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९९) (२४९९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४९) (२४) (२४) (२४) (२४९) (२४) (२४) (२४) (२४) (२४) (२४) (२४) (२४	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ २६६६ ४६.०९ सच्या वेबसाईटस् ८००) वर उपलब्ध या त्यांच्या बैठकीत वित्तीय निष्कर्षांचे	जे खालील लिखि विवरणीत त्यां आशालांना विव ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अलावाबदल, मा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असत्यास त्यांनी श्राहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, चस् चर्चरीट, मुंबई श्रुरविलेल्या ईमेत् स्वा मजला, चस् चर्चरीट, मुंबई श्रुरविसंत्या झारतीम सिंथत, वसलेली त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत त्या इसारतीमधीत क. ३२ च्या वसीमन पॉईंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमरतीमधीत अंदाजे ४२ च्या वंसीपन पॉइंट, मुं चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमरतीमधीत अंदाजे ४२ च्या वंसीभ प्रियाय इस्तरतिमधीत क. ३२ च्या वंसाप्तिमिधीत त्र. २१४ असलेत क्र. बीओएम/ड १९८५-८६ घा को-ऑपरेटिव्ह श्रे अरागते ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १२ १२४७ (दोन्ची स	वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत कण्यास इच्छुक आहेत कारणस करीत आहोत आ (णून संदर्भित क्ती/क्तींचे परिशिष्टाम कारी/क्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुष्ट किंवा ांकन, अंत्यदान, प्रभास (, प्राडेपुर, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्यादी न्या याय, नादारी दावा, पय या स्वरूपाचा करार किंवा (त्यादा संवरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव ते ज्या आधारे असे दा- (रादादी स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किंव ते ज्या आधारे असे दा- वा किंव्य संवर्ध कोणते र, हितसंबंध, दावा किंव ते ज्या आधारे असे दा- वा किंव्य संदर्भात वी पुराव्या वाक्षतंकारांन, कार्यात्व संवर्ध अांग । पत्थात सरदरहु तारेख्य या आत कळविणे आवश्य सा कोणताही हक, दा सा कोणताही हक, दा सा कोणताही हक, दा सा कोपताही किंद, यू मरीन- - ४०० ०२० येथे आां । पत्कार संदर्भित परिशिष्ट : मिककतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असरतेली जी इमा न अपने कार पार्किंग ज आपरच्या अनन्य हकीस () किंत्र के प्रभाणपत्र २(७ अंतर्गत विभिन्न क्र. , या एकतित मुल्याचे प्र तास मात्र) च्या दानी मुल्त	प्रा. लि. भ्राविस्तर अपाच्चा। एगंच्या णि यापुढे एवंच्या एगं यापुढे एवंच्या प्रां वागा, , पारवाना, , पारवाना, , पारवाना, , वाससा, यात्या कारा सामंजस्य ही शेअर, ता सागणणी अ कह लंखी कं एवा वीकरार सिंद लंखी कं एवा वीकरार कि अगहे, ति वां किंवा कं एवा कीर एवा तीरे प्रित्यागित क ह २२१९, प्रिं प्रात अगहे, एवा नोकापित क प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्र क क क क क <	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ प्यसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- दणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निगम नि वार्वालय आहे आयसी कल्ती सर्कल, बडोदा ३१०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कर टॉवर्स, ४ था मजला, साउ ॉमप्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- राखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तांचे प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंट्रमणी तिवारी जंव्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुष्ट्र प्रेजी सि. १ यात्व प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंट्रमणी तिवारी जंव्यवस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुष्ट्र प्रेजी तिवारी व्ववस्थापक, वय ३२ वर्ष ताः नोकरी विरुष्ट्र १ रोजी स. १ विराध्यावी की, सदर सन्मान इन्देश्रा आणि पैसे ऍशी राण्यासाठी सदर सन्मान रार्थश्रा आणि पैसे ऍशी राण्यासाठी सदर सन्मान वार्वाताला निर्देश दावेत. ती) वरील विनंती नुसार अधि ती) खटल्याचा प्रकार आणि न्य आणि पुढील अनुतोषांकी	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत ते कि को स्विली मक . २१० सन ते को सेवली म क . २१० सन ते के नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अंकट, १९४९ काव, जिस नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नेंदणीकृत आय बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नें नेंद्र १९४९ वादी प्रेजिसिन सन्माननीय . ए. झेड. खान हो. ने कृपा करुन रु. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय बात्रा मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय आत्री	 मेंगस्ट २०२१ मॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी मॅंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० - • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ - ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधीएग बार्बीनंतर) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधारण बार्बीनंतर) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्याधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (६ समभाग प्राप्ती एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (६ तर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ६ प्रतम पाहिती महणजे सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय लिष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचरा तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय लिष्कर्तांचरा तपशीलवार विव एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्करर्षांवरील आहिती खालीलप्रम अनु. तपशील 	थॉमस कुक (इंडि व्य टि	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल- /ipca.com नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० ४४५.६८ ४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२७ ३५.२४ ५ च्या रेयुलेशन इ वेतीय निष्कर्षांचे सं www.ipca.com) ने तिमाही ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित	मरीता मिनन बालक वालक ग संपलेत ३१ मार्च लेखाप ५ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १
गैएलसी०००५० ज मराठे मार्ग, प्रा: : ०२२ - २४३७. iz : www.bha fteriof तिमाही : .०३.२०२१ (तोट ३ चा : त्वर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १४०१ २३०५ ६३४५ ५६५ २३.०९ सं, २०१५ च्या : त्वर्षांच्या तपशिः संपूर्ण विवरण । वेबसाईट : (w ाणि ४ ऑगस्ट, रोजी संपलेल्या संबं त्या ३१ मार्च, न्	ग्मादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com किर्यापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (१२९९) (१५२९) (४४६) (४४६) (४४६) (१५.४७) केंग्युलेशन ३३ अंतर्ग लवार विवरणाचा ए ग स्टॉक एक्स्चेंजे www.bharatbijlee. , २०२१ रोजी झालेल ग तिमाहीसाठी वरील र०२१ रोजी संपलेल्न	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २ ७३६६६ २ ३६६६ २ ३६६६ २ २६०५ २ २६०५ २ २६७५ ५ ६६५ ४६.०९ त स्टॉक एक्स्चेंजला क उतारा आहे. ३० सच्या वेबसाईटस् com) वर उपलब्ध या त्यांच्या बैठकीत 1 वित्तीय निष्कर्षांचे र आकडेवारी आणि	जे खालील लिधि बिवरणीत त्यां आशिलांना बिव गामधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मित्रक्रतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/दुकुम/न्य किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिकाना असत्यास त्यांनी आहोत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मजला, जच पु स्वर्क्रपात निम्नस्ट ६वा मजला, जच पु स्वरूपात निम्नस्ट १वीरो। दिवसांच त्या प्रचात, अ मागणी असल्या विमागाच्या सी.' स्थित , वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या दे नरीमभ पॉईंट, यु र्वे वर्झ र हे रा इमर्परतिमधीत क्र. २११ असर्तन इ. ८११ अस्तर्भ इ. ८११ अप्तर्ग इ. २१४ अत्यर्गत क. नजियरेटिक्स् शेअर प्रमाणपत्र २०१४ अंतर्गत ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १२४० (दोन्ही स् पाचशे मात्र) च ५०/- (रस्ये पत्र	वत परिशिष्टामध्ये अधिव ति स्थावर मिळकत कण्यास इन्द्युक आहेत रापास करीत आहोत आ एणून संदर्भित. स्ती/वर्तीचे परिशिष्टमा तता (वा विरुष्ट किंवा) गांकन, अंत्यदान, प्रमार (, पारेपट्टा, कुळवहिवाट (कार, इस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्वया वाय, नादारी दावा, पय स्वस्रपाच करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते (, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एच्ठ्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वासरीकारांना, कार्यालय इ नीट चेंबसं, ५, न्यू मर्गि (, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एच्ठ्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वासरीकारांना, कार्यालय इ नीट चेंबसं, ५, न्यू मर्गि - ४०० ०२० येथे आग प पत्याद सरदस्तु तारेखा या आत कळविणे आवस्र ससा कोणताही हक, दा स तो त्यागिति हक, दा स तो त्यागित आणि प् क्र . १९०० २२१ येथे ति मित्र क्र. १९६० दिनांक १० ८७ आगि सेअस चेंबर्स ५ ' म्ह () भेकर चेंबर्स ५ ' म्ह त्या एकत्रित मुल्याचे प्र आणि सेअर प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. समाविष्ट) धारक इ.५००, या एकत्रित मुल्याचे प्र तस सं हक, नामाधित् द ऑगस्ट, २०२१ रोजी.	प्रा. लि. भ्राविस्तर अपाच्चा। एगंच्या णि यापुढे एवंच्या एगं यापुढे एवंच्या प्रां वागा, , पारवाना, , पारवाना, , पारवाना, , वाससा, यात्या कारा सामंजस्य ही शेअर, ता सागणणी अ कह लंखी कं एवा वीकरार सिंद लंखी कं एवा वीकरार कि अगहे, ति वां किंवा कं एवा कीर एवा तीरे प्रित्यागित क ह २२१९, प्रिं प्रात अगहे, एवा नोकापित क प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्रि प्रा कान्द्र क क क क क <	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ ग्वापीजियक वाद उ २०१५ ग्वापीजियक वाद उ २०१५ ग्वापीजियक वाद उ २०१५ ग्वापाय का अवस्ति अ द्यापाक किंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि ग्वापाय को आयसीआयसी कली सर्कल, बडेदा ३१०० चे कॉपोरेट कार्यालय आहे उ कर टॉवर्स, ४ था मजला, साउ कर ट्रावर, ४ था मजला, साउ कर टंडा, ४ था मजला, मज कर टंडा, ४ था मजला, साउ कर टंडा, ४ था मजला, साउ कर टंडा, ४ था मजला, मजि कर टंडा, ४ था मजला, म	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी रात तेल बोरिवली ा क. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲंक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, वा में नॉरणीकृत आय बैंक टॉवर, वा में नॉरणीकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, अवरीआ अवसीआयसीआय कथ टॉवर, वांट्रे-कुर्ला ४००० ७५१ आणि वा मजला, प्लोअर १, वा मध्यात्स्य खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ वीठासिन सन्माननीय १. ए. झेड. खान हि. वो ना लाख तीनशे मात्र) ची रक्षम परत नीय न्यायालयाच्या -अंतरिक्ष अनुतोष. परिस्थितीनुसार अशा रेता.	 मेण्लबscook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटरी नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४०० - • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन- बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर हक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्वेकी रु. २/- चे) (अवार्षिक): मुल्म्यूल (रै) सोम्यिकृत (रै) रियाः १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर ति एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजस्त इंग्रि (आर्गे वित्तीय निष्कर्षांवरी त्यात्रित याहीती खालीलप्रम अनु. तपशील 	थॉमस कुक (इंडि व्य का सिंह ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लिमिटेड ज लेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ अलेखापरिक्षित वित्तीय नि रे जून, रु २१ रे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ दे २ द	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल /ipca.com नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २४९.६८ ४४२.६८ २६.२२ १४४९.६८ २६.२२ १४४९.६८ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४६,२२	मरीता मिनन बालक वालक ता (क. देश मार्च लेखाप २१ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ २ १ २ २ २ २ २
पीएलसी०००५० ब मराठे मार्ग, प्र : ०२२-२४३७ ईट : www.bha हीसाठी अ उतारा पलेली तिमाही <u>१२.०३.२०२१</u> (नोट ३ चा संदर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ सं, २०१५ च्या : संपूर्ण विवरण ो वेबसाईट : (w गणि ४ ऑगस्ट, रोजी संपलेल्या संबं	ग्मादेवी, मुंबई-४०० ७०६२४, aratbijlee.com किर्यापरिक्षि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (१२९९) (१५२९) (४४६) (४४६) (४४६) (१५.४७) केंग्युलेशन ३३ अंतर्ग लवार विवरणाचा ए ग स्टॉक एक्स्चेंजे www.bharatbijlee. , २०२१ रोजी झालेल ग तिमाहीसाठी वरील र०२१ रोजी संपलेल्न	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २ ७३६६६ २ ३६६६ २ ३६६६ २ २६०५ २ २६०५ २ २६७५ ५ ६६५ ४६.०९ त स्टॉक एक्स्चेंजला क उतारा आहे. ३० सच्या वेबसाईटस् com) वर उपलब्ध या त्यांच्या बैठकीत 1 वित्तीय निष्कर्षांचे र आकडेवारी आणि	जे खालील लिधि विवरणीत त्यां आगाधिकारांचा त ''मिळकता' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/दुकुम/न किंवा काण्त्याही किंवा अन्य कोण् हक्क, नामाधिकार, असत्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मजला, ज्य प्रविलेल्या इमित् (जौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> सुंबई शहराच्य विमागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व् नरीमन पॉईंट, मुंब चॅबर्स ५ प्रिमायं इसारतीमधीत क्र. ८११ असतं- क्र. ८११ असतं- क्र. ८११ असरान इत्रे ४ ने, ९२ १९८८५-८६ धा क)-ऑपरेटिक् इ शेअर प्रमाणपन्न २०१४ अंतर्गात कि समविष्ट) धारक दिनांक भे ने, ९१ १२४७ (दोन्ही स् पाचरो मात्र) च ५०/- (रुपये प्त	वत परिशिष्टामध्ये अधिव त्रियास करीत आहोत आ एणून संदर्भित स्ती/वर्तीचे परिशिष्टम स्ती/वर्तीचे परिशिष्टम स्ती/वर्तीचे परिशिष्टम नं संदर्भित, परिशिष्टम काण्त्याही न्दयादा काण्त्याही न्दयादा काण्त्याही न्दयादा तकार, इस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्दयादा नं त्राही न्दवस्पाचे कोणते र, हितसंबंध, तावा किं- रुध्वर्ध दस्तोवे पोश्व सर तो न्यारी दावा, पय स्वस्पाची काणताही हक, दा सा कोणताही हक, दा से पर्याय सदरह तारेख वायरीकारांना, कार्यालय सरा कोणताही हक, दा स तो न्यागित आणि प स्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) । नॉदणी जिल्ह्यामधी एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ओपन कार पार्किंग ज वापराच्या अनन्य हकाम इ अपन कार पार्किंग जा ग्रेपराच्या अनन्य हकाम इ न अपन कार पार्किंग जा ग्रेपराच्या अनन्य हकाम इ न अपन कार पार्किंग जा यापराच्या अनन्य हका सर्वे - ४०० ०२१ येथे नि से स को-जॉपरेटिल्ह सोस । 'मेकर चेंबर्स ५ ' म्ह् ट्रेप्ट जंतर्गत विभिन्न क्र. समाविष्ट) धारक र.५००, या एकत्रित पुल्याचे प्र तस मात्र ज्या दर्शनी मुल्य ोल ते स्व हक्क, नामाधिव इ ऑगस्ट, २०२१ रोजी. टॉरस लिगल करीता	प्रा. लि. भ्राविस्तर अपाच्या र्षावरिस्तर त्यांच्या णि यापुढे ष्ट्रे नमुद्द त्यांच्या जि नमुद्द त्यांच्या क्रिसत, , वारसा, यात्वाना, , वारसा, पात्वाना, , वारस, तेवा के उद्धतेवी के उद्धतेवी के उद्धतेवी ते कायांति एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे प्रित्यागित क एव, नोतेहे, पे प्रात अत्रे पे ते कायांत्व प्रा, ते नोव्हेंवरा पा प्रा, ते ते क पा भा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वांगिज्य शिव्य है देशीकृत आणि बैंकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि ग्वां परवानाधारक निगम नि क्रि सर्कल, बांडे (पू.), मुंबई- ग्वां आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लांझा जवळ, अंधेरी (पू. या तेचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ता: नोकरी विरुध्द युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए व्रता, सेक्टर ९, वाशी, नवी ख्यासमोर प्रचलित होणार अ ख्यासमोर प्रचलित होणार अ एयासाठी सदर सन्मान- त्वां व्यं आणि पैसे ऍशी - रण्यासाठी सदर सन्मान- ग्वां व्यं जाणि पैसे ऍशी - रण्यासाठी सदर सन्मान- ग्वं आणि पुढील अनुतोषांकां न्य आणि पुढील अनुतोषांकां नांक २८ जुलै, २०२१	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी मत ते कि को स्विली मक . २१० सन ते को सेवली म क . २१० सन ते के नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अंकट, १९४९ काव, जिस नेंदणीकृत आव बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नेंदणीकृत आय बैंक टॉवर, लाये का अपरीआयसीआय का वर्स नें नेंद्र १९४९ वादी प्रेजिसिन सन्माननीय . ए. झेड. खान हो. ने कृपा करुन रु. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय बात्रा मात्र) ची रक्तम परत नीय न्यायालय आत्री	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅंगस्ट २०२१ शिष्ट २०२१ गॅंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी तिवळ नफा/(तोटा) (अरवादात्मक आणि/किंवा अनन् बाबीपूरी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करेत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी कररपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी कररपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ४ कालावधीसाठी कर इरान्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (अाणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (अपि समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलमूत (रै) तियाः १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशन्स औड डिस्वलोजर सिक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंजया वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.co २. अलिम अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रम अनु. तपशील ॥ १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	थॉमस कुक (इंडि व्य टि हा लि जि हा लिमिटेड जा लिमिटेड ज	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच श्रिएमएच१९४९पीएल /ipca.com नेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २४९.६८ ४४२.६८ २६.२२ १४४९.६८ २६.२२ १४४९.६८ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४२,६२ २४४६,२२	करीता मेनन बालक बालक वालक संपलेत ३१ मार्च, लेखापा ५२ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११
गैएलसी०००५० ज मराठे मार्ग, प्रा: : ०२२ - २४३७. iz : www.bha fteriof तिमाही : .०३.२०२१ (तोट ३ चा : त्वर्भ घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १७०६ १४०१ २३०५ ६३४५ ५६५ २३.०९ सं, २०१५ च्या : त्वर्षांच्या तपशिः संपूर्ण विवरण । वेबसाईट : (w ाणि ४ ऑगस्ट, रोजी संपलेल्या संबं त्या ३१ मार्च, न्	ममादेवी, मुंबई-४०० अठद२४, aratbijlee.com मि ३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित) ७२५५ (१२९९) (१२९९) (८७४) (१२९९) (४४६) (४४६) (४४६) (२५२९) (२२२९) (२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२९) (२२२) (२२२९) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२९) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२२२) (२) (त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) २ ७३६६६ २ ३६६६ २ ३६६६ २ २६०५ २ २६०५ २ २६७५ ५ ६६५ ४६.०९ त स्टॉक एक्स्चेंजला क उतारा आहे. ३० सच्या वेबसाईटस् com) वर उपलब्ध या त्यांच्या बैठकीत 1 वित्तीय निष्कर्षांचे र आकडेवारी आणि	जे खालील लिखि विवरणीत त्यां आगाधिकारांचा त ''मिळकतर' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अत्लाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट दवा मजला, चच्च चर्चगेट, मुंबई पुरविलेल्या ईभेल् ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच ('चीरा) दिवसांच दया परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. '' मुंबई शहराच्य विभागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क. ३२ च्या ट नरीमन पॉईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायां च्या मालकीच्य इमारतीमधीत क. ८११ असलेत क्र. बीओएम/इ इ. रे१४ अतगंत समाविष्ट) धारक दितांक ४ मे, १९ १९२४० (दोन्ही र पाचरो मात्र) च ५०/- (इग्से व दितांक दितांक	वत परिशिष्टामध्ये अधिव ति स्थावर मिळकत कण्यास इन्द्युक आहेत रापास करीत आहोत आ एणून संदर्भित. स्ती/वर्तीचे परिशिष्टमा तता (वा विरुष्ट किंवा) गांकन, अंत्यदान, प्रमार (, पारेपट्टा, कुळवहिवाट (कार, इस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्वया वाय, नादारी दावा, पय स्वस्रपाच करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते (, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एच्ठ्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वासरीकारांना, कार्यालय इ नीट चेंबसं, ५, न्यू मर्गि (, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा एच्ठ्रचर्थ दस्तावेजी पुराव्या वासरीकारांना, कार्यालय इ नीट चेंबसं, ५, न्यू मर्गि - ४०० ०२० येथे आग प पत्याद सरदस्तु तारेखा या आत कळविणे आवस्र ससा कोणताही हक, दा स तो त्यागिति हक, दा स तो त्यागित आणि प् क्र . १९०० २२१ येथे ति मित्र क्र. १९६० दिनांक १० ८७ आगि सेअस चेंबर्स ५ ' म्ह () भेकर चेंबर्स ५ ' म्ह त्या एकत्रित मुल्याचे प्र आणि सेअर प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. समाविष्ट) धारक इ.५००, या एकत्रित मुल्याचे प्र तस सं हक, नामाधित् द ऑगस्ट, २०२१ रोजी.	प्रा. लि. भ्राविस्तर अपाच्या र्षावरिस्तर त्यांच्या णि यापुढे ष्ट्रे नमुद्द त्यांच्या जि नमुद्द त्यांच्या क्रिसत, , वारसा, यात्वाना, , वारसा, पात्वाना, , वारस, तेवा के उद्धतेवी के उद्धतेवी के उद्धतेवी ते कायांति एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे एव, नोतेहे, पे प्रित्यागित क एव, नोतेहे, पे प्रात अत्रे पे ते कायांत्व प्रा, ते नोव्हेंवरा पा प्रा, ते ते क पा भा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वाणिज्यिक वाद इ २०१५ ग्वांगिज्य शिव्य है देशीकृत आणि बैंकिंग रेयुले न्वये परवानाधारक निगम नि वर्षे परवानाधारक निगम नि ग्वां परवानाधारक निगम नि क्रि सर्कल, बांडे (पू.), मुंबई- ग्वां आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लांझा जवळ, अंधेरी (पू. या तेचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष ता: नोकरी विरुध्द युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए व्रता, सेक्टर ९, वाशी, नवी ख्यासमोर प्रचलित होणार अ ख्यासमोर प्रचलित होणार अ एयासाठी सदर सन्मान- त्वां व्यं आणि पैसे ऍशी - रण्यासाठी सदर सन्मान- ग्वां व्यं जाणि पैसे ऍशी - रण्यासाठी सदर सन्मान- ग्वं आणि पुढील अनुतोषांकां न्य आणि पुढील अनुतोषांकां नांक २८ जुलै, २०२१	[www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी तात तेल बोरिवली ा क. २१० सन दे. वो स्थपित आणि प्रान ॲव्ट, १९४१ काय, जिचे नोंदणीकृत आय बँक टॉवर, ०७, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि आय बँक टॉवर, ००, गुजरात आणि ते मे ज्वारा का रोव न्यायालय खालील वाच्या प्रतिवादीं दोरे १ वा. मच्यान्ह बेळी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादीं दोरे १ वा. मच्यान्ह बेळी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादीं दोरे १ वा. मच्यान्ह बेळी तीय न्यायालयाच्या -अंतरिम अनुतोष. परिस्थितीनुसार अशा रेता. प्रवंधकांकरिता	homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गॅंगस्ट २०२१ गॅंगस्ट २०२१ गॅंद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४०० • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investors@ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अ अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अन- बाबॉपूर्वा) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन-यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (प्रति समभाग प्राप्ती (प्रत्वेकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत (रॅ) टिया: १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोशान्स अँड डिस्क्लोजर सिव एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विव एक्सचेंअच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.co २. अलिम अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रम अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कएपूर्व नफा	थॉमस कुक (इंडि व्य का सिंह जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिलिमिटेड जिल्मिट जिल्मिटेड जिल्मिटेड जिल्मिटेड जिल्मिटेड जिल्मिटेड	डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संच शर्एमएच१९४९पीएल .ipca.com रेष्क्रघाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ २५.२७ २५.२७ ३५.२७ ३५.२४ ५ च्या रेखुलेशन इ वेतीय निष्कर्षांचे सं www.ipca.com) दिमाही ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित १४४६.९२ ४४९.९४	करीता मिनन बालक सी००७८३ संपलेत ३१ मार्च लेखाप २१ १ १ १ १ १ १ १ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १

सीआवए नोंदणीकृत काय डॉ. अ	र्गिलयः शिवसागर इस ॉनी बेझंट रोड, वरळी, ■ फोन : ०२२ ६	च१९०४पीएलसी१९ टेट ''डी'' ब्लॉक, ८व . मुंबई–४०० ०१८.	॥ मजला,
३० जून, २०२१ रोजी संपल वित्तीय निष्का			
तपशील		३१ मार्च, २०२१ रोजी संपलेले वर्ष	~
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,९९८.०६	६,५३६.७८	५९१.०१
अखंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	(१०५.७९)	(૬૪७.५२)	(१९८.९३)
खंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्व)	-	१,०१९.८४	(४.४१)
अखंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	(१०५.७९)	६९४.५५	(१९८.९३)
खंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ (तोटा)		१,०१९.८४	(४.४१)
अखंडित प्रवर्तनातून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	(१०५.७९)	६९४.५५	(१९८.९३)
खंडित प्रवर्तनातून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	-	१,०१९.८४	(४.४१)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(११०.१४)	१,७०१.८२	(२००.६४)
समभाग भांडवल	१६६.४५	१६६.४५	१६६.४५
खंडित प्रवर्तनातून प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)			
मूलभूत :	(६.३६)	४१.७३	(११.९५)
सौम्यिकृत :	(६.३६)	४१.७३	(११.९५)
खंडित प्रवर्तनातून प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)			
मूलभूत :		६१.२७	(,
सौम्यिकृत :		६१.२७	
टीप : सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकार एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्क तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स	र्षांच्या तपशिलवार f तचेंज वेबसाईट म्हण	वेवरणाचा उताराँ वर	देण्यात आला आहे
वेबसाईट www.hindoostan.com येथे उपलब्ध उ			मिल्स लि. करित

Bharat Bijle

भारत बिजली लिमिटे

सीआयएन नं. : एल३१३००एमएच१९४६पीएलर्स नोंदणीकृत कार्यालय : इलेक्ट्रिक मॅन्शन, ६ वा मजला, अप्पासाहेब मराठे दूरध्वनी क्र. : ०२२-२४३०६२३७, फॅक्स क्र. : ०२२-ई-मेल : bblcorporate@bharatbijlee.com, वेबसाईट : wv

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाट वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखात)
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(नोट ३ चा संदर्भ घ्यावा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	२८८०२	२९०१०	७२५०	७३१०५
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	१८१०	१७०६	(१२९९)	३६६६
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	१८१०	१७०६	(१२९९)	३६६६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१३६८	१३०५	(४७४)	२६०५
પ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/ तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४७३१	६३४५	(४४६)	२१६७५
દ્	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्यांचे)		બદ્ધ	વદ્વવ	બદ્દબ
ي	मूलभूत आणि सौम्पिकृत प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (रु.) (अवार्षिक)	२४.२	२३.०९	(१५.४७)	४६.०९

टिपा

दिनांकः ४ ऑगस्ट, २

ठिकाण : मंबई

दिनांक : ५ ऑगस्ट, २०२१

१. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१ सादर केलेला ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्य जून, २०२१ रोजों संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाइ आहे.

२. वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ४ अ संचालक मंडळाने मंजुर केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२१ रोजी सं मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

 ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षा वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित पुनर्विलोकन होण्याच्या अधीन असलेल्या ३१ तिसऱ्या तिमाहीपर्यंत अलेखापरीक्षित प्रकाशित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक अ ठिकाण ः मुंबई

	निखिल जे. दानानी
१०२१	उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



				(₹ कोटी
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी ३० जून, २०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेल्या तिमाहीसाठी ३१ मार्च, २०२९ (लेखापरिक्षित)	संपलेल्या तिमाहीसाठी ३० जून, २०२० (अलेखापरिक्षित)	संपलेल्या वर्षांसाठी ३१ मार्च, २०२१ (लेखापरिक्षित)
१ प्रवर्तनातून महसूल	२,९७७.२४	२,६३६.२१	२,३४८.१६	१०,१९९.८०
२ लाभापूर्वीचा नफा/(तोटा), सहयोगी कंपनीच्या हिस्सा आणि कर	308.28	૭૦.૬૬	११०.६५	۵۶. ۲۰۵
३ करापूर्वीचा नफा	୪२७.५९	۵۵.30	१०९.९४	\$33.99
४ करानंतरचा नफा	\$82.33	ર૬.રદ્દ	68.84	୪३६.२२
५ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	१,०११.४९	૪૪૨.५૦	९८.२८	१,८५२.५८
६ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य ₹ १०/- प्रत्येकी)	२५४.८२	રષ૪.૮૨	રષુષ્ઠ.૮૨	२५४.८२
७ इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट				१४,८८७.७५
८ प्रती समभाग प्राप्ती (मूळ आणि सौम्यीकृत) ₹	१९.३०*	۰.84*	૦.५२*	१०.०१

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या	तिनाहाताठाय राखायारावत आ	ળવા વિજ્ઞાવ ગુપ્છવાવ	िज्यास	(₹ कोर्ट
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षांसार्ठ
	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२१	३० जून, २०२०	३१ मार्च, २०२१
१. प्रवर्तनातून महसूल	८२७.८४	٥۶.۶۵ک	६२७.९८	२,९९८.८०
२. करापूर्वी नफा	२८२.११	१५८.१८	१४२.३०	६१३.९
३ करानंतरचा नफा	२२८.०९	03.989	१०८.७७	808.8
४. कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	५८६.८२	ર૧૪.૨૬	१५२.६०	१,५६०.०
५. भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રષ૪.૮૨	રષષ્ઠ.૮૨	રષ્ઠ.૮૨	२५४.८
६. इतर भांडवल				१३,००२.३
७. प्रती समभाग प्राप्ती (मूळ आणि सौम्यीकृत) ₹	८.९५*	४.६९*	୪.२७*	۶۵.۷
* वार्षिकीकृत नसलेले				

टीपा:

ठिकाण : मुंबई

दिनांक : ५ ऑगस्ट २०२१

- १. सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्पाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलब्ध आहे.
- २. वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानूसार टाटा केमिकल्स लिमिटेड

आर. मुकुंदन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

टाटा केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यलय : वॉम्वे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेबसाईट: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 ईमेल: investors@tatachemicals.com

१५ वा रस्ता, प्लांट क्र. १८७, चेंबूर, मुंबई-४०००७१.

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२१

(डीआयएन : ०००१२६९१)



ो**कृत कार्यालय:** एन के एम इंटरनॅशनल हाऊस, भवा मजला, १७८ बॅकबे रिवलमेशन, एल् आई सी योगश्रेमा बिल्डिंगच्या मागे, बाबुभाई विनाय मार्ग, मुंबई – ४०० ०२० दूरघ्वनी: ०२२–४४७७ ९०५३ • फॅंक्स: ०२२–४४७७ ९०५३ • ईमेल: investor_relations@rill.in CIN: L60300MH1988PLC049019

कंपनीच्या भागधारकांसाठी सूचना तेहेतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानासंबंधी माहिती

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांची पूर्तता करत असताना, **शुक्रवार, दिनांक २७ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ दुपारी २:०० वाजतां** व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (''**व्हीसी**'') द्वारे होणाऱ्या कंपनीच्या तेहेतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''एजीएम''), आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्तऐवज, कंपनीच्या सदस्यांना ५ ऑगस्ट, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.riil.in येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड ('**'बीएसई'')** आणि नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया ('**'एनएसई'')** यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे व कंपनीचे शेअर हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

एजीएमची सूचना प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज सदस्यांसाठी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी Investor_relations@riil.in येथे ई–मेल पाठवावा.

दूरस्थ ई–मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई–मतदान:

कंपनी आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''**ई-मतदान**'') मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्य येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने मतदान करू शकतील (''**दूरस्थ ई-मतदान**''). कंपनीने ई–मतदान सविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा घेतल्या आहेत

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई–मेलचे पत्ते नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ मतदान पद्धतीने मतदान करण्यासह, मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीची सदस्य बनलेल्या आणि अंतिम मुदतीच्या तारखेला (येथे खाली नमूद करण्यात आलेल्या) समभाग धारण करणाऱ्या व्यक्ती/युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले सदस्य, यांनी कोणत्या पद्धतीने ते मिळवावे हे एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दूरस्थ ई–मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई–मतदान सुरू होण्याची वेळः सोमवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ सकाळी ०९:०० वाजता गुरुवार, दिनांक २६ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ दरस्थ ई–मतदान संपण्याची वेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ ई–मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल बंद करण्यात येईल.

ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान **(''इन्स्टा पोल'')** करू शकतील.

अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे शुक्रवार, दिनांक २० ऑगस्ट, २०२१ रोजी ज्याचे नाव सदरस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे अशी व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास किंवा इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्यास पात्र असेल.

ई-मेलचा पत्ता नोंदवण्याची / सुधारणा करण्याची पद्धती:

- ए) ज्यांनी त्यांच्या ई–मेलच्या पत्याची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी https://rkarisma.kfintech.com/shareholders/ येथे क्लिक करून किंवा फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला investor_relations@riil.in येथे लिहून किंवा केफिनटेक यांना riilnkm@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा करावी.
- बी) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई–मतदानासंबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट: https://evoting.kfintech.com येथे ई–मतदानासाठी उपलब्ध असलेल्या ''डाऊनलोडस'' भागात ड्रॉपंडाऊन द्वारा उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ई-मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तक पहावे.

काही चौकशी/तक्रार असल्यास, सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे: श्री. एस्. पी. वेणुगोपाल, महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ दूरध्वनी क्रमांक: +९१४० ६७१६ १७००, ई-मेल: evoting.riil@kfintech.com टोल फ्री क्रमांक: १८००–३०९–८९९८ (सर्व कामकाजाचे दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत)

व्हीसी द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/riilagm येथे व्हीसी द्वारा एजीएमला उपस्थित राहू शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत टिप क्र.९ मध्ये देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील

	संचालक मंडळाच्या आदेशाने
	स्वाक्षरी/–
स्थळ : मुंबई	शैलेश ढोलकिया
दिनांक : ६ ऑगस्ट, २०२१	कंपनी सचिव आणि कंम्पलायन्स ऑफिसर

www.riil.in